

Date: 31/05/2023

To, The BSE Ltd. Department of Corporate Services, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400002

### **<u>Reference: Scrip Code - 543895</u>**

## <u>Sub: Submission of Newspaper Clipping of Audited Financial Results for the Half year and year ended 31<sup>st</sup> March, 2023</u>

Dear Sir,

With reference to the captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the Audited Financial Results for the Half year and year ended 31<sup>st</sup> March, 2023 published on Wednesday, 31<sup>st</sup> May, 2023 in following News Paper(s):

Active Times [English Newspaper]
 Pratahkal [Marathi Newspaper]

Please take the same on your record and acknowledge the receipt of the same.

Thanking You, Yours Faithfully,

For Exhicon Events Media Solutions Limited,

Quaim Mohammad Syed Managing Director DIN: 03163591

# ACTIVE TIMES

Public Notice in Form XIII of MOFA (R			EXPLICIT FINANCE LIMITED								
District Deputy Registrar, Co-operative & Office of the Competent Auth		s, mane		305, SOHAN COM		/ASAI EAST, PAL		10			
Under Section 5A of the Maharashtra Owners First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhal			Website : STANDALONE AUDITED FI	www.explicitfinanc				MARCH,20	23		
E-mail :- ddr.tna@gmail.com	Tel :- 022	2533 1486				Quarter	Quarter	Year	Rs. in Lakh Year		
No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/7326/20 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flat	s (Regulatior	n of the	Particul	ars		ended	ended	ended	ended		
Promotion of construction, Sale, Management and Application No. 282 of 20		, 1963				31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)		
Applicant :- Dev Ashish Co-Op. Housing Society Limit Address : - Dhokali Power House, Kolshet Road, Thane (	ed		Total Income from operation Net Profit (Loss) from Ordinary Activiti	es before Tax & Fy	traordinary items	359.07 33.90	317.48 (109.92)	2,286.51 0.83	1,227.93 (27.43)		
Versus Opponents : - M/s. Gandhi Patel & Agarwal Associate	s, 2. M/s. Cł	and Glass	Net Profit (Loss) for the period after Ta	x & Extraordinary i		33.90	(109.92)	0.83	(27.43)		
Works Through Partner Shri Bhalchandra Rao, 3. N Housing Society Ltd. Take the notice that as per belo	ew Dev Ash ow details the	ish Co-op.	Total Comprehensive Income for the period Paid-up Equity Share Capital			- 926.76	- 926.76	- 926.76	- 926.76		
interests have been vested in the said property may sub of hearing at the venue mentioned above. Failure to s	ubmit any s	ay at the time (Face Value Rs. 10/- each) say shall be Recorner						_			
presumed that nobody has any objection in this regard a taken accordingly. The hearing in the above case has bee 04:00 p.m.	ind further ac in fixed on <b>13</b>	ction will be	Earnings Per Share (EPS) a) Basic and diluted EPS (before Extr	0.37	(1.19)	0.01	(0.30)				
Description of the Property :-	Diet There		b) Basic and diluted EPS (defore Extract			0.37	(1.19)	0.01	(0.30)		
Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, New Survey No. Hissa No. Total	Area Sq.Mt	tr	Notes : 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the com their respective meetings held on 30th May, 2023 at the registered office of the company. 2) Corresponding figures of early								
5 2 105	2.22 sq.mtrs. 0.00 sq.mtrs.		peiod have been changed to make con of the above results. 4) The above is a	nparable with figu	res of the current	quarter. 3) The	statutory audit	ors have carr	ied out audit		
Total 3	482.22 sq.mtrs.		under Regulation 33 of the SEBI (Listi	ing and Other Disc	losure Requireme	nts) Regulation	s, 2015. The fu	Ill format of t	he Quarterly		
Sd/- (Dr. Kishor M	lande)		Financial Results are available or www.explicitfinance.net.	I THE STOCK EXCH	ange website -	www.bseindia		ompany's of the Boar			
District Deputy R Co-operative Socie	legistrar,						For Explici	t Finance Lin pal Dave			
(Seal) & Competent Authority, U/s 5		DFA, 1963.	Place : Mumbai Dated : 30/05/2023				1	Director			
			Daleu : 50/03/2025				DIN:	00334120			
Public Notice				<b>n</b>							
Notice is Hereby Given That "Mr. Aloke				Aplal	1						
Ashok Totlani" (the "Owner") is the owner of and/or seized and											
possessed off and/or otherwise well and sufficiently entitled to the under				LAB LIM							
mentioned residential premises.		Regd.	Office : Plot No. 12, TTC Indl. Area			Navi Mumba	i 400 708. In	dia.			
The Owner has agreed to sell, transfer and assign the under mentioned		AUDITED	FINANCIAL RESULTS FOR	THE QUART	ER & YEAR	ENDED 31	ST MARC	H 2023			
residential premises and all its rights, title, interest, benefits, shares etc. in				1				(Rs. in I	_akhs)		
respect thereof to my client/s.			Particulars		Quarter Endeo Unaudited	1	Year Audited	Ended Audit	ed		
Any person/entity having any claim/ objection with respect to the under				31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.202				
mentioned residential premises or any portion or part thereof including	Ι.	Total Income	from Operations (Net)	1,855.10	1,182.07	1,655.24	5,195.72	5,169	.68		
claim/objection as and by way of sale,			) for the period	607.47	40.07	470.40	000.07	450	74		
exchange, mortgage, gift, lien, trust, lease, possession, inheritance, easement,		petore tax al Exceptional	nd exceptional items Items	627.17	40.67 (68.83)	479.10 (142.50)	239.27 (218.80)				
license or otherwise howsoever are hereby required to make the same	III. I	Profit / (Loss	) for the period			. ,					
known in writing along with certified true copy of supporting documents to			fter exceptional items) ) for the period	627.17	(28.16)	336.60	20.47	17	.23		
the undersigned at the address			er exceptional items)	627.17	(28.16)	336.60	20.47	17	.23		
mentioned below within <b>14 days</b> from the publication hereof, otherwise, the		Total Compr for the Perio	ehensive Income / (Loss)	689.62	(24.16)	300.71	94.93	32	.34		
same, if any, will be considered as waived and the transaction between			ity Share Capital	1,000.00	1,000.00	1000.00	1,000.00				
the Owner and my client/s in respect of the under mentioned residential		•	fully paid up)								
premises will be completed.		Other Equity Earnings pe	Equity Share				(2,981.43)	(3,076.	36)		
The Schedule of Property:	(	(1) Basic (R	s.)	6.27	(0.28)	3.37	0.20		.19		
Flat No. C-42 admeasuring 180 square feet carpet area on the 1st floor in the		(2) Diluted (	Ks.)	6.27	(0.28)	3.37	0.20	0	.19		
building of the society known as Swapna Safalya Co-operative	Note		ults were reviewed and recommen	ded by the Audi	t Committee a	nd approved l	ov the Board	of Director	sat		
Housing Society Limited standing,	th	e meeting he	ld on 30th May, 2023.	2							
lying and being on plot of land bearing Plot no. 128 - 130, C.T.S. No. F/816 of			s operating in one segment only i.e. n extract of the detailed format of qu	•		•		•	ion		
Village-Bandra situated at 25th Road, TPS- III, Bandra (West), Mumbai –	33	3 of SEBI (Lis	ting Obligations and Disclosure Re	quirements) Re	gulations 2015	. The full form	nat of the Qua	rterly finan			
400050 in the Registration Sub- District Andheri and District of	re	suits are ava	ilable on the Stock Exchange webs	site (www.bsein	,	ompany web		,			
Mumbai Suburban	Navi	Mumbai			Г		S. DEODHA		ors		
Dated this 31st day of May, 2023 Sd/-	30.05	5.2023				Chairman	& Managing	Director			
(Kunal S. Jain)					NANC		мттте				
Advocate, High Court Plot no. 569, Nina Vihar C.H.S.L.,			BAJAJ BAJ Corporate o	ffice: 3rdFloor, Baja	j Finserv, Panchsh	il Tech Park Vim	an Nagar, Pune	Maharashtra,	India - 411014		
Unit no. 5, 1st Floor, 5th Road,			Nashik Branch Office: - 3rd Floo								
Khar (West), Mumbai - 400 052 <b>M: 9892990294.</b>			Thatte Marg, College RD, Na H.no.247/0-3 Ward No. 65								
			Demand Notice Under Sect	ion 13 (2) of S	ecuritization a	and Reconsti	ruction of Fi				
BINAYAK TEX PROCESSOF	RS LIM	ITED	Undersigned being the Authorized offi	Enforcement o				as to the Po	rowor(o)/Co		
Regd. Office : 384-M, Dhabolkar Wadi, 5th Floor, Kalbadevi		i - 400 002	Borrower(s) who have failed to discharg	e their liability i.e. d	efaulted in the rep	ayment of princip	al as well as the	interest and o	other charges		
CIN : L17110MH1983PLC03024 Statement of Standalone Unaudited Results for the q		ended	accrued there-on for Home loan(s)/Loa loan(s) have become Non Performing								
31st March, 2023	( Rs	s. in Lakhs )	Reconstruction of Financial Assets and	Enforcement of S	ecurity Interest Ad	t, 2002 and rule	s there-to, on the	neir last know	n addresses,		
Particulars	Quarter ended	Quarter ended	however the same have been returned by way of this publication notice to clear								
Particulars	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)	Loan Account No./Name of the Born Co-Borrower(s)/Guarantor(s) & Add			of the Secured Asset/ Property			mand Notice		
Total Income from Operations (Net)	6,078.60	7,911.19	Branch: NASIK, LAN: 407LAP406257			and parcel of			te & Amount n May 2023		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	198.47	544.29	Borrower's: / Co-borrower's		Property descril Flat No. 26, ad	bed as:	Ū.	Rs.	31,46,790/- pees Thirty		
Net Profit / (Loss) for the period before Tax			1. SHREE KALARANG ARTS (Borrow (Through its proprietor/Authorised Sig	gnatory/ Managing	Ft., 7th floor, Pa	rking Admeasur	ing 06.05 Sq, N	Itrs., B One	Lac Forty Six		
(after Exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax	198.47	544.29							isand Seven		

									Wed	nesda	y 31 I	Nay	y
	CIN : L65	FINANCE	76788				1	EXHICON EVENTS I CIN: U Address:103, Crystal Paradise, DS Road	74990MH2010P	PLC208218			)
Regd. Office : 3 Website : w NE AUDITED FIN	/ww.explicitfinanc	IERCIAL PLAZA, V e.net Email : exp <b>S FOR THE QUAR</b>	licit_finance@	rediffmail.com		23		Email id: banasfin@gmail.co (Extract of Standalone & Consolidated A	om, website: who we was a set of the set of	ww.banasfinance.w cial Result for th	ordpress.com e half year and	year er	
<b>-</b>			Quarter	Quarter	Year	Rs. in Lakh Year	╏┝	on		ndalone	Cons	Amount blidated	
Particula	rs		ended 31.03.2023 (Audited)	ended 31.03.2022 (Audited)	ended 31.03.2023 (Audited)	ended 31.03.2022 (Audited)	SI N	p. Particulars	Half year e ended	alf year ended 30th Year ended	Halfyear en dended 3		ear e
eration n Ordinary Activitie	s before Tax & Ex	traordinary items	359.07 33.90	317.48 (109.92)	2,286.51 0.83	1,227.93 (27.43)	╏		2023	ptember, 31st March 2022 2023 Audited Audited	2023 20	ember, 31 )22 dited	St N 202 Audi
he period after Tax Income for the per	& Extraordinary it		33.90	(109.92)	0.83	(27.43)	1	Total income from operations Net Profit/Loss for the Period Before tax and		561.000 3823.84	1 1	31.08	598
Capital each)			926.76	926.76	926.76	926.76	3	exceptional items Net Profit/ (Loss) before tax after exceptional items		355.77 791.3 355.77 791.3	605.32 6	36.89 36.89	124 124
EPS)		(D. 40	-	-	-	-	4	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items Total Comprehensive Income	317.179	260.690 577.870 260.695 577.873	444.520 47	1.540	916 916
EPS (before Extra EPS (after Extraor	dinary items) (of I	Rs. 10 each)	0.37 0.37	(1.19) (1.19)	0.01 0.01	(0.30) (0.30)	6 7	Paid-up Equity Share Capital Earning Per Share Basic	857.550 3.698 24	1.000 857.550 606.000 6.740		1.000	857
results have been ings held on 30th I nged to make com	May, 2023 at the i	registered office of	the company.	2) Correspond	ing figures of	earlier year/		Diluted te: The above is an extract of the detailed format	3.698 2	606.000 6.740	5.183 471	5.000	10
<ol> <li>The above is an of the SEBI (Listin are available on</li> </ol>	n extract of the de ig and Other Discl	etailed format of qu losure Requiremer	uarterly financi nts) Regulation	al results filed s, 2015. The fu a.com and on	with the Stock Ill format of t Company's	k Exchanges he Quarterly Website -		Results filed with the Stock Exchange under Regulat 2015. The full financial results are available on Sto www.exhicongroup.com	tion 33 of the SEE	BI( Listing and Other I bsite (www.bseindia	Disclosure Requirem .com) and on the C	ients) Reg ompany 's	gulati s wel
net.				For Explici Go	er of the Boar it Finance Lim opal Dave Director			ace : Mumbai ate : 30/05/2023		For Exhicon E	vents Media Sol Quaim M Mai		ad S Dire
3				DIN:	00334120								
API CIN : L99		TED LC013018		. 400 700 1			VM M	Regd.Office: Peninsula Tower- Mumbai – 400013 Email: co	Peninsula 1, Wing B, 3. <b>Tel.:</b> 022 prporatesec	Corporate Pa Ganpatrao Ka	ark, Unit-5, G adam Marg, <b>Vebsite:</b> <u>ww</u> okpiramalgro	Fround Lower w.mor	l Flo Pa arje
TTC Indl. Area,								Extract of Consolic Quarter An	dated Au	udited Fina	ancial Re		
	0	Quarter Ended		1	r Ended			-			Consolida	ted	_
	31.03.2023	Unaudited 31.12.2022	31.03.2022	Audited 31.03.202	Audit 3 31.03.2			Particulars	31.03.202	Quarter End 3 31.12.2022	1	2 31	.03
let)	1,855.10	1,182.07	1,655.24	5,195.72	5,169	.68	Tot	al Income from Operations	(Audited) 7,983		4	<u> </u>	ud 2
;	627.17	40.67 (68.83)	479.10 (142.50)	239.27 (218.80)			(Be	Profit / (Loss) for the period fore Tax and Exceptional items) Profit / (Loss) for the period	(2,369	) (1,982)	) (1,354	+)	(8
าร)	627.17	(28.16)	336.60	20.47	17	.23	bef	ore Tax (After Exceptional items) Profit / (Loss) for the period	(2,369	) (1,982)	) (1,354	)	(8
) Loss)	627.17	(28.16)	336.60	20.47		.23	afte Tot	al Comprehensive Income for period [Comprising Profit/(Loss)]	(2,370	) (1,983)	) (1,367	')	(8
	689.62 1,000.00	(24.16) 1,000.00	300.71 1000.00	94.93 1,000.00	1,000		for Co	the period (after tax) and Other mprehensive Income (after tax)] uity Share Capital	(2,353 2,543	/ · · ·		· •	(8
	6.27 6.27	(0.28) (0.28)	3.37 3.37	(2,981.43) 0.20 0.20	0	.19 .19	Oth (ex	er Equity cluding Revaluation Reserve)	2,040	2,040	2,04		، 11)
	0.27	(0.20)	5.57	0.20		.15	(Fa	ning Per Share (Rs.) ce Value of Rs.7 each)					
nd recommend	ed by the Audit	t Committee an	d approved b	by the Board	of Directors	sat	Ba: Dilu	sic : uted :	(6.52 (6.52	/		· •	(2 (2
gment only i.e. I led format of qu Disclosure Req xchange web si	arterly financia juirements) Re	l results filed wi gulations 2015. dia.com) and Co	th the Stock The full form ompany web or & on beha <b>P.</b>	Exchange un at of the Qua site (www.ap	nder regulat arterly finan lab.com). rd of Direct <b>R</b>	cial	1.	TES: The above is an extract of the de Quarter and Year Ended 31st Marc SEBI (Listing Obligations and Dis audited Financial Results Standa Exchanges i.e. www.bseindia.com	h, 2023 file sclosure Re Ilone and m and wy	d with the Sto equirements) Consolidated ww.nseindia.c	ck Exchange Regulations, are availab om and we	s unde 2015. le on bsite	er F Th the of
J BAJ	AJ FI	NANC	E LI	MITE	D			Extract of Standalone Audited Final	ncial Resul			Endeo	131
ffice: - 3rd Floor College RD, Nas	, Hariprabha Sol shik- 422005, <b>N</b>	agpur Branch O	7 to 89, Kulka I <b>ffice: -</b> Grour	arni Baug Abo Id, Riaan Hou	ove Croma S se, 3rd Floo	howroom, r, Mpl		Particulars	31.03.202 (Audited)		2 31.03.202		.03 \ud
	on 13 (2) of Se nforcement o	ecuritization a f Security Inte	nd Reconstr rest Act, 20	uction of Fi 02.	nancial As	sets and	Pro	al Income from Operations fit /(Loss) Before Tax fit /(Loss) After Tax	5,125 (6,770 (6,775	) (3,862)	) (2,369	9) (	20 18, 18,
he Authorized office failed to discharge Home loan(s)/Loan	their liability i.e. de	efaulted in the repar	yment of princip	al as well as the	interest and o	other charges					Foi	Mora	rje
Non Performing ancial Assets and love been returned up	Assets. Accordin Enforcement of Se n-served/undelive	gly, notices were i ecurity Interest Act red, as such the Bo	ssued to them , 2002 and rule prrower(s)/Co-E	under Section 's there-to, on the source of the section of the sec	13 (2) of Secu heir last know hereby intima	ritization and n addresses,	Pla	ce : Mumbai te : 29th May, 2023				Hars Exec	
ion notice to clear th lame of the Borro	ower(s)/	Address of	of the Secured	l/ Mortgaged	Dei	mand Notice							
rantor(s) & Addre		Immovable A	sset/ Property		Bui	te & Amount h Mav 2023	-						

		Standalone Consolidated								
5L 10.	Particulars	Half year         Half year         Half year         Half year           Half year         ended         Half year         ended         ended           sended         30th         Year ended         ended         30th         Year ended           31st March, September, 31st March         31st March, September, 31st March         31st March         2023         2022         2023 </th								
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited			
	Total income from operations	2262.850	1561.000	3823.84	3056.79	2931.08	5987.88			
:	Net Profit/Loss for the Period Before tax and									
	exceptional items	435.530	355.77	791.3	605.32	636.89	1242.21			
	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items		355.77	791.3	605.32	636.89	1242.21			
	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	317.180	260.690	577.870	444.520	471.540	916.060			
	Total Comprehensive Income	317.179	260.695	577.873	444.520	471.540	916.060			
	Paid-up Equity Share Capital	857.550	1.000	857.550	857.550	1.000	857.550			
1	Earning Per Share									
	Basic	3.698	2606.000	6.740	5.183	4715.000	10.682			
	Diluted	3.698	2606.000	6.740	5.183	4715.000	10.682			
;	e: The above is an extract of the detailed forma Results filed with the Stock Exchange under Regula 2015. The full financial results are available on Sto www.exhicongroup.com	tion 33 of the	SEBI(Listing	and Other D	sclosure Red	quirements) F	Regulations,			
la	se : Mumbai 2 : 30/05/2023		For E	Exhicon Ev		m Moham Managing	SD/-			

Office: Peninsula Corporate Park, Unit-5, Ground Floor, ower-1, Wing B, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel (W), 400013. Tel.: 022- 66811600 Website: www.morarjee.com ail: corporatesecretarial@ashokpiramalgroup.com; CIN: L52322MH1995PLC090643

solidated Audited Financial Results for the And Year Ended 31st March, 2023 (Rs. in Lakhs)

			Consolidated	ł	
Particulars		Quarter Ende	ed	Year I	Ended
	31.03.2023 (Audited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)
Total Income from Operations	7,983	7,735	6,458	27,233	19,389
Net Profit / (Loss) for the period					
(Before Tax and Exceptional items)	(2,369)	(1,982)	(1,354)	(8,811)	(7,399)
Net Profit / (Loss) for the period	(0.000)	(1.000)	(4.054)	(0.011)	(7.000)
before Tax (After Exceptional items) Net Profit / (Loss) for the period	(2,369)	(1,982)	(1,354)	(8,811)	(7,399)
after Tax and Exceptional items	(2,370)	(1,983)	(1,367)	(8,813)	(6,167)
Total Comprehensive Income for	(2,070)	(1,000)	(1,007)	(0,010)	(0,107)
the period [Comprising Profit/(Loss)					
for the period (after tax) and Other					
Comprehensive Income (after tax)]	(2,353)	(1,992)	(1,397)	(8,825)	(6,195)
Equity Share Capital	2,543	2,543	2,543	2,543	2,543
Other Equity				(11.070)	(0.050)
(excluding Revaluation Reserve)				(11,876)	(3,050)
Earning Per Share (Rs.) (Face Value of Rs.7 each)					
Basic :	(6.52)	(5.46)	(3.76)	(24.26)	(16.97)
Diluted :	(6.52)	(5.46)	(3.76)	(24.26)	(16.97)
	<u> </u>		. ,	. ,	. ,

the detailed format of consolidated audited Financial Results for the t March, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the d Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated are available on the website of Stock dia.com and www.nseindia.com and website of the company i.e.

d Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2023

		Quarter Ende	Year E	nded					
Particulars		31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)				
Total Income from Operations	5,125	5,912	7,983	20,687	27,233				
Profit /(Loss) Before Tax	(6,770)	(3,862)	(2,369)	(18,537)	(8,811)				
Profit /(Loss) After Tax	(6,775)	(3,862)	(2,369)	(18,542)	(8,811)				
Place : Mumbai			F	lorarjee Text larshvardhar xecutive Vic	Sd/- n A. Piramal e Chairman				
Date : 29th May. 2023			DIN - 00044972						

Wednesday 31 May 2023 3

EX INDUSTRIES (INDIA) LIMITED

Net Profit / (Loss) for the period after tax			F
(after Exceptional items)	105.52	440.82	2
Equity Share Capital	71.13	71.13	I I N
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the		8,691.12	
Audited Balance Sheet as of 31.03.2022			
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and			2
discontinued operations) -			4
1. Basic	14.83	61.97	
2. Diluted	14.83	61.97	
Note:			
The above is an extract of the detailed format of Quarterly Fin	nancial Resul	ts filed with	Ιĺί
the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listin			
Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format			
Results are available on the Bombay Stock Exchange website at Company's website at <u>www.binavaktex.com</u>	e www.bseind	lia.com and	Í
For BINAYAK TEX	DDUCESSO		
FUI DINATAK TEA	Sd/-		t
Mumbai, (Pradipkur	nar Pacheriw	/ala)	p
	Director	,	l l p

#### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE that the original allottee Mr. Sujay Sharad Vaidya also known as Mr. Sunjay Sharad Vaidya had been allotted Core House No.B-17, admeasuring 25 sq. mts. Built up area, at Charkop (1) Panchsheel Co-operative Housing Society Limited, Plot No.731, RSC 68, Charkop Sector No.7, Kandivali (West), Mumbai – 400 067 by the Mhada vide their allotment letter bearing No.WBP/011& 012/395/92 dated 21.05.1992. In Some of the Mhada Documents the name was entered as Mr. SUNJAY SHARAD VAIDYA instead of Mr. SUJAY SHARAD VAIDYA. Thereafter the said society had issued 5 fully paid-up share of Rs.50/bearing distinctive numbers from 81 to 85 under share certificate No.017 dated 04.11.2014 and Mr. Sujay Sharad Vaidya (UNMARRIED) died intestate on 15.11.2000 at Mumbai, Maharashtra as per Death Certificate No.1522 issued by MCGM, Mumbai dated 18.11.2000 and his father Shri. Sharad Narayan Vaidya, died intestate on 28.03.2001 at Mumbai Maharashtra as per Death Certificate No.345 issued by MCGM, Mumba dated 03.04.2001, leaving behind them i) Smt. Sadhana Sharad Vaidya (mother), ii) Mr. Sanjay Sharad Vaidya (Brother), iii) Mrs. Vishakha Vilas Pednekar (nee : Ms. Parinita Sharad Vaidya) (Sister), iv) Mrs. Archana Bharat Patil (nee : Ms. Archana Sharad Vaidya) (Sister) & v) Mrs. Anupriya Ajay Pradhan (nee : Ms. Vaishali Sharad Vaidya) (Sister), as legal heirs of the deceased, and other legal heirs had released, renounced and gave up their entitled undivided equal inheritance shares, rights, titles and interest in respect of the said the Core House vide Release deed dated 15.05.2023 duly registered at the office of Joint Sub Registrar Borivali-7 M.S.D., bearing document No. BRL-7-7059-2023 Dated 15.05.2023 in favour of their mother Smt. Sadhana Sharad Vaidya and accordingly my client Smt. Sadhana Sharad Vaidya is now intending to get transfer regularization of the above said core house from the said Society as well as from Mhada in accordance with the law in her name and membership of the said society including transfer of the above shares held by the deceased in her name and accordingly she is absolute and lawful owner of the above said core house. The original allotment letter, payment receipts, correspondence letter etc issued by Mhada in favor of the original allottee i.e. Mr. Sujay Sharad Vaidya and Bank Of Maharashtra payment receipts in respect of the aforesaid core house which had been lost/misplaced by my client Smt. Sadhana Sharad Vaidya for which a lost/misplaced complaint is been lodged at Mumbai Suburban, Charkop Police Station, Mumbai through online complaint No. 40208-2023 dated 14.05.2023.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid allotment letter, receipts, correspondence, share certificate and or in respect of the legal heirs ship claim/s in respect of the above said core house, and any other related documents and/or premises or any part thereof by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien, charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably. At Mumbai Dated this 30<sup>th</sup> day of May, 2023.

ANUJ VINOD MORE Advocate, Bombay High Court

Place : Thane

Date : 31-05-2023

Director), At Shop No. 02, Vrundavan, Plaza, Dindori V Road, Nashik, Nasik-422004 2. Dinesh Bansilal Chaudhari (Co- borrower) At Flat F No-26, Ajinkyatara Apt, Near Relaince Petrol Pump, F	Wing, Ajinkyatara Apartme Shiwar, Survey No- 197/1 Tr Pai, Nashik-422004, Nasi East :- Staircase & Flat No North :- Open Space, South :	ent, Plot No-7, Mhasrul o 10 Pai, 198+199/1+200 k, Maharashtra-422004. 25, West :- Open Space,	Thousand Seven Hundred Ninety Only)	Statement of Audited Registered Office: Sabnam House, Tel: 022-40635100 Fax: 022-4
Branch: NAGPUR, LAN: 406LTFFQ584141       A         Borrower's: / Co – borrower's       F         1. Siddique Ahmed Shaikh (Borrower)       F         At Geeta Society Mahesh Nagar, Nagpur, Nagpur, Maharashtra-440013       A         2. Rubina Parvin Sheikh (Co-borrower)       A         At Geeta Society Mahesh Nagar, Nagpur, Nagpur, 4       A	All that piece and parcel Property described as: Plot No 96 MZ, W No 61 H Gruha Nirman Sahakari San And 96/1 Ph No. 8 MZ Borga 328, Nmc H No. 482/A/7-B/ 440013. East :- Plot No 97, V Plot No 95, South :- 9.00 Mtr <sup>1</sup>	Kh No 93/3 Shree Geeta stha Ltd Kh No. 93/3, 95/1 on M Sh No 141/20 Cs No 96 Nagpur, Maharashtra- Vest :- Plot No 94, North :-	20th May 2023 Rs. 33,77,405/- (Rupees Thirty Three Lac Seventy Seven Thousand Four Hundred Five Only)	Particular 1 Income (a) Revenue from Operations (b) Other Income Total Income 2 Expenses
This step is being taken for substituted service of notice. The the payments of outstanding along with future interest within prejudice to any other right remedy available with <b>Bajaj Fina</b> mortgaged property will be initiated as per the provisions of S Enforcement of Security Interest Act,2002. The parties name above mentioned properties. On which <b>Bajaj Finance Limite Place: NASHIK / NAGPUR Date: 31/05/2023</b>	n 60 days from the date of p nce Limited) further steps f Sec. 13(4) of the Securitization d above are also advised n d has the charge. 3 Sd/- Author SMALL FINA	bublication of this notice fa or taking possession of the in and Reconstruction of F ot to alienate, create third ized Officer, Bajaj F NCE BANK	iling which (without he Secured Assets/ inancial Assets and party interest in the inance Limited	<ul> <li>(a) Cost of Material Consumed</li> <li>(b) Purchase of Stock in Trade</li> <li>(c) Change in Inventories of Finished G</li> <li>Work-in-progress and Stock-In-Trade</li> <li>(d) Employee Benefits Expense</li> <li>(e) Finance Costs</li> <li>(f) Depreciation and Amortization Experies</li> <li>(g) Legal and Professional Charges</li> <li>(h) Listing fees</li> <li>(i) Repairs to building and maintenance</li> <li>(j) Other Expenses</li> </ul>
Registered Office: Chennai, TN - 600 0 DEM NOTICE UNDER SECTION NOTICE is hereby given that the following borrower/s have borrower/s had/have failed to pay Installments and their loan issued by RBI. The details of the secured immovable prop borrower/s are mentioned below. The borrower(s) and the p Officer, the secured creditor has initiated action against the f not to deal with the said property. on failure to repay the outs notice, the undersigned will exercise any one or more of the power to take possession of the property/ies and sell the same	e availed loan from Equitas account has been classified pert/ties, loan and the amo public in general are inform following borrower(s) under tanding dues indicated agai powers under sub-section (4 e.	4th Floor, Phase-II, Ani 4-42995050 ESI ACT, 2002 5 Small Finance Bank Lt as Non-Performing Asset ounts outstanding as on c ed that the undersigned b the provisions of the SARI by their names within 60 b) of Section 13 of the SARI	d (ESFB). The said as per the guidelines late payable by the eing the Authorized AESI Act, 2002 and (Sixty) days of this FAESI Act, including	Total Expenses         3 Profit / (Loss) before exceptional iter         4 Exceptional Items         5 Profit / (Loss) before tax (3+4)         6 Tax Expense <ul> <li>(a) Current Tax</li> <li>(b) Deferred Tax (Refer Note 5)</li> <li>(c) MAT Credit Entitlement</li> <li>(d) Prior Period Adjustment for Taxes</li> </ul> 7 Net Profit / (Loss) for the period (5-6         8 Other Comprehensive Income (Net of (a) Items that will not be reclassified support or loss         (b) Items that will be reclassified subsequer
Name of the Borrower(s) / Guarantor(s) (Name of The Branch)           Loan No: 700005753647 / EMFMUMBA0041109 & 700005           ELPMUMBA0041350           1. Mr. Madhukar Vyank Kotiyan S/o Mr. Vyank Kotiyan ( /Borrower & Mortgagor) Also at: Shri Durga Enterprises, F 3458, Gurukrupa Niwas, Behind Pandhare, Murli K Buwapada, Ambernath West, Thane, Maharashtra-421501	Applicant (Applicant Communication (Rupees Communication) (Rupee) (Rupeee	Description of S. (Immovable I RESIDENTIAL PROPE MR. MADHUKAR VYA VYANK KOTIYAN & MR KOTIYAN S/o MADHUK MRS. PUSHPA MADHUI MR. MADHUKAR KOTIY	Property) RTY OWNED BY NK KOTIYAN S/o . PRASIDH VYANK KAR KOTIYAN & KAR KOTIYAN W/O	9 Total Comprehensive Income/(Loss) fo 10 Paid-up Equity Share Capital (Face Valu 11 Other Equity (Excluding Revaluation 12 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (Not Annualized e ended March) (a) Basic
<ol> <li>Mr. Prasidh Madhukar Kotiyan S/o Mr. Madhukar Koti Applicant/ Co-Borrower &amp; Mortgagor) Also at: Raghuvansh Room No. 3458, Behind Pandhare House, Samarath Buwapada, Ambernath West, Thane, Maharashtra-421501</li> <li>Mrs. Pushpa Madhukar Kotiyan D/o Ramari (Co-Appli Borrower &amp; Guarantor) All At: Room No. 3458, Gurukrup Behind Pandhare, Murli Karkhana, Buwapada, Amberna Thane, Maharashtra-421501 All Also at: Singh Ikon, Flat N Wing, 7th Floor, Ambernath East, Thane, Maharashtra-421505</li> </ol>	iyan (Co- ni Motors, chowk, cicant/ Co- ba Niwas, ath West, lo-703, A- i Co- ni State transformation Eight Thousand Six Hundred Twenty One only) due as on 19/05/2023 & NPA	All that pieces and pa property flat no. 703, ar the building no. A wing, "SINGH IKON" 7th floor, 36, hissa no.1, Village Ko Ambernath Dist-Thane.	rcels of residential ea admeasuring, in building known as Wing-A, survey no.	<ul> <li>(b) Diluted</li> <li>Notes:         <ol> <li>The above audited financial results of the financial statements of the Company for of the Board and subsequently approve</li> <li>The above audited financial results ar Company's website (URL: www.omnit</li> <li>These audited financial results have bee Standards ('Ind AS') prescribed under S</li> </ol> </li> </ul>
Loan No: 70000692640 / EMFPUNYE0023600 & 700000 ELPPUNYE0023601 1. Mr. Shyam Sundar Prasad S/o Mr. Hari Prasad (Applicant/Borrower & Mortgagor) Also at: 201, Puri Building, Devbhoomi Residency Com Gram Panchayat Office, Vangani, Maharashtra-4000037. 2. Mrs. Sunita Devi D/o Mr. Jogindra Prasad Choudhari (Co- Applicant/ Co-Borrower & Mortgagor) Both At: 23/3/7 Floor, Gautam Nagar, R J Gaikwad Marg, Korba Mithaghar, A Mumbai- 400037. Also at: Ward No. 10, Phulwariya Champaran, Champaran, Maharashtra-845304 All at: Nandraj Nagari, Flat No. 501, 5th Floor, Type-E, S. N Hissa No. 02(P), Belavali, Ambernath, Thane-421503.	nplex, Nr- r, Ground Antop Hill, a, East	RESIDENTIAL PROPE MR. SHYAM SUNDAR F PRASAD All that pieces and pa property bearing flat no.5 admeasuring carpet are the building known as "N survey no. 60 part, plot no 58 part, hissa no.2 part, situated at village- Belab Dist-Thane. Four corner North : Janhavi Lawns, S Parking, West: Parking	PRASAD S/O HARI or, 5th floor, type-E, a 36.02 sq. mtrs in IANDRAJ NAGARI" . 14 & 16, survey no. survey no. 60 part, vali, Tal- ambernath, s of said property:-	<ul> <li>accounting principles generally accept</li> <li>The Company has only one business s</li> <li>The Company has recognized Deferre Ind AS 12, i.e. "Income Taxes" to the e</li> <li>The Company holds 745,098 equity sha lakhs in earlier years. These equity instr are restrictions on transfer of shares be unquoted instruments as an appropriate represents the best estimate of fair valu</li> <li>The figures for the last quarter are the I 31, 2023 and March 31, 2022 and the u of the end of the third quarter of the fin</li> <li>Figures of previous periods have been</li> </ul>

Sd/- Authorised Officer (Legal Department)

Equitas Small Finance Bank Ltd.

Place: Mumbai

Date: 30th May 2023

(CIN No: L17100MH1987PLC042391) ed Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 e, Plot No. A 15/16, Central Cross Road B, MIDC, Andheri East, Mumbai - 400 093 -40635199 e-mail: redressel@omnitex.com website www.omnitex.com All Figures except EPS are Rupees in lakhs

		0	Quarter Ende	d	Year Ended	Year Ende
	Particulars	March 31, 2023	March 31, 2022	December 31, 2022	March 31, 2023	March 31, 2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Income					
	(a) Revenue from Operations	34.05	13.22	-	34.05	41.0
	(b) Other Income	0.01	0.95	0.13	3.25	3.4
	Total Income	34.06	14.17	0.13	37.30	44.5
2	Expenses					
	(a) Cost of Material Consumed	-	-	-	-	
	(b) Purchase of Stock in Trade	33.55	13.05	-	33.55	40.4
	(c) Change in Inventories of Finished Goods,					
	Work-in-progress and Stock-In-Trade	-	-	-	-	
	(d) Employee Benefits Expense	0.90	0.90	0.91	3.62	3.6
	(e)Finance Costs	-	0.28	0.23	0.95	0.8
	(f)Depreciation and Amortization Expenses	1.44	1.67	1.47	6.08	6.7
	(g) Legal and Professional Charges	0.59	0.37	0.59	3.22	6.4
	(h) Listing fees	0.81	0.81	0.83	3.28	3.2
	(i) Repairs to building and maintenance expenses	0.53	0.50	0.53	2.13	2.0
	(j) Other Expenses	0.75	2.20	0.97	4.19	4.8
	Total Expenses	38.57	19.78	5.53	57.02	68.3
3	Profit / (Loss) before exceptional items and tax (1-2)	(4.51)	(5.61)	(5.40)	(19.72)	(23.85
4	Exceptional Items	-	-	-		
5	Profit / (Loss) before tax (3+4)	(4.51)	(5.61)	(5.40)	(19.72)	(23.85
6	Tax Expense					
	(a) Current Tax	-	-	-	-	
	(b) Deferred Tax (Refer Note 5)	-	-	-	-	
	(c) MAT Credit Entitlement	-	-	-	-	
	(d) Prior Period Adjustment for Taxes	(0.97)	-	-	(0.97)	
7	Net Profit / (Loss) for the period ( 5-6)	(5.48)	(5.61)	(5.40)	(20.69)	(23.85
8	Other Comprehensive Income (Net of Tax)					
	(a) Items that will not be reclassified subsequently to					
	profit or loss	-	-	-	-	
	(b) Items that will be reclassified subsequently to profit or loss	-	-	-	-	
		-	-	-	-	(00.07
<u> </u>	Total Comprehensive Income/(Loss) for the period (7+8)	(5.48)	(5.61)	(5.40)	(20.69)	(23.85
	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	423.10	423.10	423.10	423.10	423.1
	Other Equity (Excluding Revaluation Reserve)				115.52	136.2
12	Earnings Per Share					
	(of Rs. 10/- each ) ( Not Annualized except for the year					
	ended March)	(0.10)	(0.14)	(0.10)	(0.40)	(0 E7
	(a) Basic (b) Diluted	(0.13) (0.13)	(0.14) (0.14)	(0.13) (0.13)	(0.49) (0.49)	(0.57 (0.57
	(b) Diluted	(0.13)	(0.14)	(0.13)	(0.49)	(0.57

hares in Strata Geosystems (India) Private Limited, which were acquired at a cost of Rs. 323.31 nstruments are not held for trading, instead they are held for long term strategic purpose and there being shares of a private limited company. The management has considered the cost of these iate estimate of fair value because of wide range of possible fair value measurements and cost alue within that range.

e balancing figures between the audited figures in respect of the full finanical year upto March unaudited year to date figures upto December 31, 2022 and December 31, 2021 being the date financial year which were subjected to limited review by auditors en regrouped wherever necessary.

For and on behalf of the Board of Omnitex Industries (India) Limited Sd/ Narendra Dalmia Director (DIN: 00071559)

## प्रातःकाल

विविध अभियांत्रिकी कार्य डीईएन (दक्षिण) एमएमसीटी हे ई-निविदा सूचना क्र. व तारीखा BCT/23-24/51 dtd. 29.05.2023 मागवीत आहेत. कामाचे विवरण : चर्चगेट - विरार सेक्शन : वरिष्ठ डीईएन (एस) बीसीटी यांच्या सेक्शनमध्ये सदर ट्रक/ ट्रेलर्स व अनलोडिंग, स्टॅकिंग द्वारे पीआरसी स्लीपर्स, टर्नआऊट स्लीपर्स, क्रॉसिंग्ज व स्विचेस, फिटींग्ज आदींची वाहतूक. कामाचे अंदाजित मूल्य : रु. ८३,७६,१६०.६९/-, इरठे : रु सादरीकरणाची १,६७,५००.००/-, तारीखा व वेळ : दि. २३.०६.२०२३ रोजी ३.०० पर्यंत. उघडण्याची तारीखा व वेळ : दि. २३.०६.२०२३ रोजी ३.३० पर्यंत टीप: निविदा दस्तावेज, शुद्धिपत्रक व पुढील तपशील डाऊनलोड करण्याकरिता कृपया आमची वेबसाइट www.ireps.gov.in ला भेट द्यावी 0245 Like us on: f facebook.com/WesternRly

पश्चिम रेल्वे

गीर नेचर व्ह्यू रिसॉर्ट्स लिमिटेड

L55101MH2009PLC238186 पत्ता : एफ-१०४, पहिला मजला, मुंगीपा आर्केड, डी एन नगर, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई महाराष्ट्र ४०० ०५३. ईमेल आयडी : girresort@gmail.com १ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या अर्ध वर्ष व वर्ष अखांकरिता स्थायी लेखा वित्तीय अहवालाचा सारांश) (रम्र

अर्ध वर्ष

अखोर दि. ३१

मार्च. २०२३

लेखापरिक्षीत

-२२८.१५

-६४६.२१७

-६४६.२१७

-६४६.१८७

-६४६.१८७

१,७७९.९६५

टेप: वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉव

क्सचेंजेससह दाखल स्थायी तिमाही लेखापरीक्षित वित्तीय अहवालांच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. संपूर्ण वित्तीय लवाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.nseindia.com वर व कंपनीची वेबस

राजस्थान गॅसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १०३, रोहा ओरिऑन, १६ वा स्ट्रीट, ३३ वा रोडजवळ, टीपोएस ३, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०० ०५५ सीआवएन : L24111MH1993PLC272204 वेबसाइट : www.rajasthangasesltd.com

ईमेल : info@rajasthangasesltd.com दर. क्र. : ०२२-२६४६५१७८

प्रक्रिया ३ महिने

39.99.9099

0,0

0,0

0.0

0.0

0,0

0.5

0.5

१.३

(१.३२

(३.३२

0,0

0.0

0,0

(१.३२

१६१.२

0,0

(0.03

(0.03

येत आहे

(१.३२

तीन महिने अखे

39.03.9093

(लेखापरीक्षित

0.0

0.0

0.0

0.00

०.६३

8.34

४.९८

(8.92)

२१.५।

0,0

0,0

0,0

(२६.५८

१६१.२

0

0.88

तीन महिने

\$8.03.2023

शन्य

शून्य

शून्य

शून्य

(२६.५५

(२६.५५

-३.६३

-३.६३

स्थायी लेखापरीक्षित

स्थायी

अर्ध वर्ष

अखोर दि. ३०

सप्टेंबर. २०२२

अलेखापरिक्षीत

280.69

-३३२.७९२

-332.092

-३३२.९६६

-३३२.९६६

१,७७९.९६५

-१.८७

-१.८७

गीर नेचर व्ह्यू रिसॉर्ट्स लिमिटेडकरित

पग्रीश्चित वित्तीय नि

वर्ष अखेन

39.03.9093

0.0

0,00

0.00

0.0

0.00

ર.५३

68.69

૭૪.૨

(७४.२४)

29.0

0,0

0.0

0,0

(१०३.३०

(१०३,३०

(१०३,३०

१६१.२

£33.3

(१.९२

(१.९२)

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

राजस्थान गॅसेस लिमिटेड करित

संचालक/ अनुपालन अधिकारी डीआयएन : ०६९४५६८४

(निखीलेश खंडेलवाल

तीन महिने अखे

39.03.2022

0.0

0,00

0.0

0.00

0.83

२३.८२

२४.४

(२४.४५

(३१.९५

0,0

0,0

0,0

(३१.९५

१६१.२

0

(0.48)

(0.48

सूचना : १. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन

सथा (पूर्वा आनवावता व विभावन आवश्यकता) (वानयम २०१५ च्या विनियमन ३३ च्या अठी अनुसार दि. ३० मे, २०२३ रोजी आयोजित सभेमध्ये संचालक मंडळाच्या सभेद्वारे मंजूर वरील् वित्तीय अहवाल् लेखा समिती द्वारे

पाइण्यात आहूं निर्पात मंत्रु केला आहे. . लेखा अहवाल शहे मध्ये सेगमेंट रिपोर्टिंग लागू नसेल. . तिमाही दरम्यान स्विकृत नसलेल्या व तिमाहीच्या सुरुवातील

संबंधित आकडेवारी रिग्रुप्ड/ पुन:व्यवस्थापीत करण्यात

प्रलंबित गुंतवणुकदार तक्रार नाही आहे.

(३१.९५)

(रक्कम लाखात

वर्ष अखोग

दि. ३१

मार्च. २०२३

लेखापरिक्षीत

१२.५४१

-969.08

-909.08

-909.840

-909.840

१,७७९.९६०

-4.4

-4.40

सही

संचाल

कर्षांचा मागंऽ

(रु. लाखात

वर्ष अखोर

39.03.202

0.0

0,0

0.00

२४.३३

2.4

३१.६३

३४.१

(38.84)

(४३.१५

(४३.१५

0.0

0,0

0,0

(83.84

१६१.२

(32.33

(0.20

(0.60

अनिकेत विजय गांगुई

डीआयएन : ०९५७३६१९

अनु. क्र.

(दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संप

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

एकूण सर्वसमावेशक उत्पन्न

प्रदानित इक्विटी भाग भांडवल

उत्पन्न प्रति शेअ

सौम्य

ठिकाण : मुंबई

E 30 04 2023

विभाजीत

नेव्वळ नफा/ तोटा

विवरण

कर व अतिविशेष बाबींपश्चात कालावधीकरित

अतिविशेष बाबींपश्चात कर पूर्व निव्वळ नफा/ तोटा

कर व अतिविशेष बाबींपश्चात निव्वळ नफा/ तोटा

irnatureviewresortsltd.com वर उपलब्ध आहे

दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाही/वर्ष अखेर करिताच्या

ਰਿਰਾਹ

ए) कामकाजातून उत्पन्न (अधिक

कार्यचलातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

वित्त मुल्यापूर्व कार्यचलनातून नफा

कर पूर्व सामान्य उपक्रमातून नफा

संघटनेच्या नफा/ तोटा चे शेअर

कर पश्चात निव्वळ नफा/तोटा

दर्शनी मूल्य प्रत्येकी)

प्रदानित इक्विटी शेअर भांडवल

पूर्व लेखा वर्षाच्या ताळेबंदाअनुसार

उत्पन्न प्रति शेअर (रु. ३/- प्रत्येकी) (वार्षिक नाही)

ल्यांकन राखीव वगळता राखीव

. संघटनेच्या नफा/ तोटा व लहान व्याज

बी) अन्य कार्यचलनात्मक उत्पः

कार्यचलनातून उत्पन्न

ए) रॉ साहित्यांची खारेवी

बी) इन्वेंटरीजमध्ये बदल

सी) कर्मचारी लाभ खर्च

डी) अन्य खार्च

एकूण खार्च

वित्त मूल्य

कर खार्च

वर्षाकरिता नफा

लहान व्याज

बी. सौम्यीकृत

गुंतवणूकदार तक्रार

तिमाही दरम्यान

डिस्पोज्ड ऑफ

तिमाहीच्या अखेरीस

अनारक्षित उर्वरित

दिनांक : ३०.०५.२०२३

तिमाहीच्या सुरुवातील

तिमाही दरम्यान स्विकृत

विवरण

प्रलंबित

ठिकाण : मुंबई

बी.

ड्युटीचे निव्वळ)

अनु. क्र.

#### PUBLIC NOTICE

The Public in general hereby informed that originally Late MR. SUDARSHAN NARAYAN AMBIGAR was the Lawfu Owner of 2 Flats Premises bearing Flat Nos. 202 & 203, 2<sup>nd</sup> Floor, B-Wing, Prism Enclave, Akurli Road, Nea Lokhandwala Foundation High School Kandivali (East), Mumbai-400101. That the said MR. SUDARSHAN NARAYAN AMBIGAR died at Mumbai or 09/06/2022, leaving behind him, Smt. KALPANA SUDARSHAN AMBIGAR (my client) and one son and one daughter namely Master SANDEEP SUDARSHAN AMBIGAR aged about 17 years and Baby SUPRIYA SUDARSHAN AMBIGAR aged about 16 years as his only legal heirs and successors to acquire and inherit all his properties including the said two flats.

writing with documentary evidence in that regards within 15 days of publication of this Notice, failing which, it will be treated that there is no claim. Date: 31/05/2023 sd/-Place: Mumbai ASHOK KUMAR TIWARI

Andheri (East), Mum - 400059

सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, माझे अशील श्री. जतिन हरिषभाई पटेल हे त्यांचे मयत आई दिवंगत मंजूळाबेन हारफाइ पटल हे त्यांच मयत आई ादवात मजूठावन हरिफाई पटल आंचला, हरत के ४०४, ४४ मजला, टॉवर २, ग्रीन रिइज सी. हा. लि. स्टा., लिंक रोड, चिकूवाडी, आवसीआयसीआय बेकेच्या पुढे, बोरिवली पश्चिम, मुंबई ४००० ९२२ थेपील मालमत्तेचे व दुकान झ. २१, तठ मजला, राज आर्केड सीएच्प्सएल, महावीर नगर, कांविवली पश्चिम, भाग के साथ के सुदेश, कि से के सुदेश, कि से के सुदेश के सालक आहेत के सुदेश मंग्रूळाबेन हरिषभाई पटेल यांचा मृत्यू दि. ०२.०१.२०१७ रोजी झाला होता व त्यांचे वडील हरिष रामजीभाई पटेल यांचा मृत्यू दि. २९.०५.२०१७ रोजी झाला होता त्यांच्या मागे जतिन नुरधु कि. २६.००६.२०१७ जा जाशा शांग वाला मार जातम हरिषभाई पटेल (मोडा मुलगा) व दियेश हरिषमाई पटेल (लहान मुलगा) हे केवळ कायदेशीर वास आहेत. आता दिपेश हरिषमाई पटेल यांनी त्यांचे रोअर्स जतिन हरिषमाई पटेल (माझे अशील) यांच्या नावे नोटणीकृत रिलीज्ड करार द्वारे त्यांचे रोअर्स रिलीज्ड केले आहेत. आता माझे अशील **जतिन हरिषभाई पटेल** हे वरील सदर जागेचे परिपर्ण मालक आहेत. भारपुण भारतक आहत. जर कोणाही व्यक्तीस/ व्यक्तींना, कायदेशीर वारस यांना सदर वतील प्लॅंट जागेच्या संबंधात कोणतेही आक्षेप, दावे, प्रभार वा काही\_ असल्यास त्यांनी सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून

बंधित पुराव्यांसह सूचित करावे अन्यथा दावे गृहित धरः जाणार नाहीत

(वकील उच्च न्यायालय)

		मुंबह	ई, बुधवार दि. ३१	मे २०२३ 🜘
0		· · · · ·	<u>••</u>	100
बिसलेरीची होणार होती विक्री, टाटा	साबतचा माडला डाल,	आता जयता चाहान	याना घतला	माठा ानणय

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) : आपलं ड्रिंक्स बाजारात आणलं आहे. देशातील सर्वात मोठी बाटलीबंदा पाणी विक्री करणारी कंपनी बिसलेरी इंटरनॅशनलने कोका-कोला, पेप्सी, स्प्राईटसारख्या कोल्ड ड्रिंक्स ब्रॅंड्सना टक्कर देण्याची तयारी केली आहे. तसेच त्यासाठी कार्बोनेटेड शितपेयांसाठी आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. मंगळवारी कंपनीने आपल्या एका निवेदनात सांगिलते की, संपूर्ण भारतामध्ये उन्हाळ्याचा प्रकोप वाढत आहे. कंपनीने चार फ्लेव्हरमध्ये

गणेश फिल्म्स इंडिया लिमिटेड

नोंवणीकृत कार्यालय : ५०३, ५ वा मजला, प्लॉट ४६१डी, ए विंग, पार्श्वनाथ गार्डन्स, भाऊदाजी रोड, किंग्ज सर्कल, माटुंगा, मुंबई ४०० ०१९.

सीआयएन : L74994MH2018PLC307613 दूर. +१२ ८१०४४४९३४३ वेबसाइट : www.ganeshfilms.com ई-मेल आयडी : info@ganeshfilms.com

दि. ३१ मार्च. २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष

अखेरकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

विवरण

कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिविशेष बार्बीपश्चात)

कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोट

कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कर पश्चात) तोटा समाविष्ट व

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

अतिविशेष बार्बीपश्चात)

कर व अतिविशेष बाबी पूर्व)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

३ महिने अखोर

\$9.03.2023

-868.93

-868.8

- 869.9

- 868.83

डिंक्स लॉंच केलं आहे, त्यामध्ये रेव, पॉव आणि स्पाय जीरा या सब ब्रँड्सचा समावेश आहे. बाटलीबंद पाण्यासोबत बिसलेरी आधीपासूनच आपल्या लिमोनाटा ब्रँड्स अंतर्गत कार्बोनेटेड ड्रिंक्सची विक्री करते. ग्राहकांना फिज कोला, औरैंज, लेमक आणि जीरा कॅटॅगरीमधील फ्लेवर टेस्ट या कोल्ड डिंक्समधून मिळावा, असा कंपनीचा प्रयत्न

(रु. लाखात

99

38.03.2023

- 288.44

- २१४.५

- २१४.५

- २१४.५८

महिने अखे

संबंधित

३ महिने अखेर

३१.०३.२०२२

४.३

-૪५.७७

-38.0

-38.00

-38.04

आहे. देशामध्ये कोल्ड डिंक्सचं मार्केट खुप मोठं आहे. तसेच आधीपासूनच कोका–कोला बिसलेरी कंपनीने ज्या चार फ्लेवरमध्ये कोल्ड आणि पेप्सिको यांसारख्या कंपन्यांनी या बाजारावर आपलं वर्चस्व राखलं आहे. आता यामध्ये बिसलेरी इंटरनॅशनलचं नावही जोडलं जाणार आहे.गतवर्षी २०२२ मध्ये बिसलेरी इंटरनॅशनला विकण्याची पूर्ण तयारी या कंपनीच्या मालकांनी केली होती. तसेच देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगसमूह असलेल्या टाटा उद्योग समुहाने बिसलेरी

ईमेल : banasfin@gm (दि. ३१ मार्च, २०२३ रोज	डीएस रोड, अ ail.com वे <b>नी संपलेल्</b> र	ॉफ वीरा देसाई <sup>;</sup> बसाइट : wwv <b>या अर्ध वर्ष</b>	w.banasfin व वर्ष अर	), मुंबई महारा ance.wor बेरकरिता ।	dpress.con एकत्रित व भ	n				
स्थायी एकत्रित										
विवरण	अर्ध वर्ष अखेर दि. ३१ मार्च, २०२३	अर्ध वर्ष अखोर दि. ३० सप्टेंबर, २०२२	वर्ष अखोर दि. ३१ मार्च, २०२३	अर्ध वर्ष अखेर दि. ३१ मार्च, दि. ३० सप्टेंबर, दि. ३१ मार्च २०२३ २०२२ २०२३						
	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित				
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२२६२.८५०	१५६१.०००	३८२३.८४	३०५६.७९	२९३१.०८	4960.66				
कर व अतिविशेष बाबी पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४३५.५३०	રૂપ્ય.હહ	७९१.३	६०५.३२	६३६.८९	१२४२.२१				
अतिविशेष बार्बीपश्चात कर पूर्व निव्वळ नफा/(तोटा)	४३५.५३०	રૂપ્ય.७७	७९१.३	६०५.३२	६३६.८९	१२४२.२१				
अतिविशेष बाबी व कर पश्चात निव्वळ नफा/(तोटा)	३१७.१८०	२६०.६९०	५७७.८७०	४४४.५२०	४७१.५४०	९१६.०६०				
एकूण सर्वसमोवशक उत्पन्न	३१७.१७९	२६०.६९५	५७७.८७३	४४४.५२०	૪૭૧.५૪૦	९१६.०६०				
प्रदानित भाग भांडवल	246.440	٩.000	640.440	649.440	٩.000	840.440				
उत्पन्न प्रति शेअर										
ਸੂਲ	३.६९८	२६०६.०००	૬.७४०	५.१८३	४७१५.०००	१०.६८३				
सौम्य	३.६९८	२६०६.०००	૬.७૪૦	५.१८३	8984.000	१०.६८३				
	ईमेल : banasfin@gm (दि. ३१ मार्च, २०२३ रो लेखरण विवरण कार्यचलनातून एकूण उत्पन्न कर व अतिविशेष बाबी पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अतिविशेष बाबी व कर पूर्वा निव्वळ नफा/(तोटा) अतिविशेष बाबी व कर पश्चात निव्वळ नफा/(तोटा) पुकुण सर्वसमोवशक उत्पन्न प्रदानित भाग भांडवल उद्यनन्न प्रति शेअर		$\begin{split} \hat{\mathfrak{F}} \hat{\mathfrak{H}} \mathfrak{m} : \hat{\mathfrak{banasfin}} (\!\!\!\! (\mathfrak{gmail.com} \) \hat{\mathfrak{a}} = \operatorname{dext}  \mathfrak{gc} : \mathfrak{ww} \\ \hat{\mathfrak{F}} \mathfrak{a} : \mathfrak{sp} \mathfrak{min} : \mathfrak{sp} \mathfrak{sp} : \mathfrak{sp}$	देमेल : banasfin@gmail.com वेबसाइट : www.banasfin (दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या अर्ध वर्ष व वर्ष अस लेखापपरिक्षीत वित्तरीय निष्क्रप्रधाया अह विवरण           दिवरण विवरण           क्षां आ वं का अले दि ३१ मार्च, २०२३           विवरण           क्षां आ वं का अले दि ३१ मार्च, २०२३           क्षां आ वं का अले दि ३१ मार्च, २०२३           क्षां वा का अलं दि ३१ मार्च, २०२३           का विवरण           क्षे वा का अलं दि ३१ मार्च, २०२३           का विवराण त्वार्यवातनातून एकुण उत्पन्न कर व अतिविशेष बाबी पूर्व कालावर्धीकर्तिा निव्वळ नफा/(तोटा)         ४३५.५२० ३५५.५२० ३५५.५७०         ३५५.५७० ७९९२३           अतिविशेष बाबी पूर्व कालावर्धीकर्तिा निव्वळ पूर्व निव्वळ तपना/(तोटा)         ३१७.१८० ३१५.५७०         २६०.६९० ५७७.८७२ प्रकुण सर्वतमोवशक उत्पन्न उत्पन्न प्रति शेअर         २६०.६९० ६.७४०           द्रत्व प्रिता भोवशक उत्पन्न उत्पन्न प्रति शेअर         २६०.६९० ६.७४०         २६०.६०० ६.७४०	$ \begin{array}{c ccccccccccccccccccccccccccccccccccc$	$ \begin{array}{ c c c c c c c c c c c c c c c c c c c$				

क्वैम मोहम्मद सैयद

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ०३१६३५९१

(Rs. In Lakhs)

Year

Ended

Year

Ended

कंपनी खरेदी करण्याची पूर्ण तयारी केली

होती. बिसलेरीचे मालक रमेश चौहान यांनी

आपल्या उत्तराधिकारी नसल्याने आणि

वाढत्या वयामुळे कंपनी विक्री करण्याचा

निर्णय घेतला होता. बिसलेरी कंपनी खरेदी

करण्यासाठी अनेक कंपन्या उत्सूक होत्या.

मात्रा टाटा कन्झ्युमरसोबत त्याचा सौदा

जवळपास निश्चित झाला होता. मात्र ऐनवेळी

चर्चा फिस्कटली आणि हा व्यवहार अर्ध्यातच

मोडला

ठिकाण : मुंबई दि. ३०.०५.२०२३

#### एव्हरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेड सीआयएन क्र. : L17120MH1985PLC037652 नोंदणीकृत कार्यालय : ४ था मजला, पोदार चेंबर्स, एस. ए. ब्रेल्वी रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१, महाराष्ट्र. दूर. क्र. : ९१ २२ २२०४ ०८१६/२२८२१३५७ ई-मेल : rmb@podarenterprise.com वेबसाइट : www.everg दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता लेखापरिक्षीत स्थायी वित्तीय निष्कर्षाचा अहवाल रु. लाखात (ईपीएसच्या आकडेवारी वगळन तिमाही अखोर वर्ष अखोर अनु. क्र विवरण 39.03.2023 39.03.2022 39.03.2023 39.03.2022 (लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) ۶. कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (करपूर्व (६.११) (२.६१) (28.90) (११.२७) अतिरिक्त व /वा अतिविशेष बाबी) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (अतिरिक्त व /वा अतिविशेष बाबीपश्चात) (तोटा (२.६१) (६.११) (१६.९०) (११.२७) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा (६.११) (२.६१) (१६.९०) (११.२७) अतिरिक्त व /वा अतिविशेष बाबीपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कर पश्चात) तोटा समाविष्ट व अन्य (६.११) (२.६१) (१६.९०) (११.२७) सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) प्रदानित इक्विटी भाग भांडवल 860.0 860.00 860.0 860.0 राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल (१,२०१.०८) (१,१८४.०८) (१,२०१.०८) (१,१८४.०८) राखीव वगळता) प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी) (चाल व खांडित कार्यचलनाकरिता) ए. मूळ (रु.मध्ये) (०.१३) (0.04) (0.34) (०.२३) बी. सौम्य (रु. मध्ये) (0.23) (0.83 १. दि. २९ मे, २०२३ रोजी आयोजित संचालक मंडळाची व त्यांची संबंधित सभा याद्वारे अहवाल व लेखा समितीद्वारे निर्देशित वैधानिक लेखा यांच्याद्वारे मर्यादित अहवाल वरील वित्तीय निष्कर्ष अहवाल आहे. २. वरील हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह तिम ाही/वार्षिक वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. सदर वित्तीय अहवाल (स्थायी) चा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज

वेबसाइट www.bseindia.com वर व क	पनीची वेबसाइट www.evergreentextiles.in वर उपलब्ध आहे.
	एव्हरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेडकरिता
	सही/-
	(राजेंद्र एम. बोल्या)
ठिकाण : मुंबई दि. २९ मे, २०२३	संचालक
दि. २९ मे, २०२३	डीआयएन - ०००८६३९५

### RTAINMENT LIMITED

00MH1993PLC072467 ASAD BUILDING 97 MARINE DRIVE , MUMBAI - 400002 website: www.52weeksentertainment.com ults for the year and quarter ended on 31st March. 2023

Quarter

Quarter

Ended Ended

Quarter

Ended

52 WEEKS ENTE CIN: L9300 Regd. TARABAI HALL, 1ST FLOOR, SHIVPRA email: 52weeksentitd@gmail.com Extract of Audited Standalone Financial Res		eir meeting held ns of Regulation AS) prescribed applicable.	31, 2023 in term	r the year March ncial results. ng Standards) F	esult for ne finar countin
	1	Ended	Year	əd	Ende
		Mar 31, 2022 (Audited)	Mar 31, 2023 (Audited)	Mar 31,2022 (audited)	1,2022 dited)
SL Particulars	SL	206.78	2.51	22.04	0.00

ц.	(कालावधीकरिता (कर पश्चात) तोटा स	माविष्ट व	-१७९.९	ş _	३१.०५	-२१४.५८	
<i>c</i>	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)		2			2	
ξ.	इक्विटी भाग भांडवल		30.06	9 31	୦.୦७७	३०.०७७	
૭.	राखीव (मूल्यांकन आरक्षित वगळता)			-	-	-	
८.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)						
	१. मूळ (रु.)		-4.9	6	-१.०३	-७.१३	
	२. सौम्य (रु.)		-4.9	6	-१.०३	-७.१३	
जी) विव		गहवालाचा ग नीच्या संचा त वित्तीय अ मेटेड वेबसाइ कता) विनि ई, २०२३ उ	। विनियमन २ तरांशाचा विस् लक मंडळाढ़ां हवालाचा संप् ट www.b यमन २०१५ रखेर तिमाही णे आवश्यक	०१५ च्या दि रूत अहलवाग् रे मंजूर लेखा प्रा प्रारूप कं seindia. च्या विनिय च्या विनिय व वर्ष अखेर आहे. 1श फिल्म्स	वनियम ३३ इ वा संपूर्ण प्रार । समिती द्वारे । समिती द्वारे प्रनिची वेबस com वर उ म ३३ अंतर्ग करिता वरीर इंडिया लि	अंतर्गत स्टॉक रूप आहे. दि. सदर विस्तृत इट www. पलब्ध आहे. ते आवश्यक	
	N STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULT	rs for the		Manufa ND YEAR ENI (Rs. In	cturers of Non- DED MARCH Lakhs except	Ferrous Metals 31, 2023 per share data	
Sr.	PARTICULARS		Quarter Ende			Ended	
No.		31-Mar-23 Audited	31-Dec-22 Unaudited	31-Mar-22 Audited	31-Mar-23 Audited	31-Mar-22 Audited	
1	NCOME Value of Sales (Revenue) Less: GST Recovered Revenue from Operations	2.96 0.45 2.51	0.00 0.00 0.00	26.01 3.97 22.04	2.96 0.45 2.51	26.01 3.97 22.04	
2	Other Income	47.97	18.32	20.45	103.42	71.99	
3 4	Total Income (1+2) EXPENSES	50.47	18.32	42.49	105.93	94.03	
•	a Cost of Material Consumed b Purchase of Stock-in-Trade c Changes in Inventories of Finished Goods, Work-in-Progress and Stock-in-Trade	0.00 0.00 2.11	0.00 0.00 0.00	0.00 0.00 16,29	0.00 0.00 2.11	0.00 2.42 13.88	
	d Employee Benefits Expenses	4.87	2.65	5.14	16.04	17,91	
	e Finance Costs	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
	f Depreciation and amortization expenses g Other Expenses	3.58 18.82	3.58 19.39	3.80 9.76	14.33 51.94	15.20 43.15	
	Total Expenses (Total a to g)	29.39	25.62	34.98	84.43	92.55	
5	Profit Before Tax (III-IV)	21.08	-7.30	7.51	21.50	1.47	
3	Tax Expenses : (1) Current Tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
	(1) Content Tax (2) Deferred Tax	0.00	0.00	0.00	3.06	3.22	
	Profit (Loss) for the Period / Year (5-6)	21.08		7.51	18.44	-1.75	
3	Other Comprehensive Income (i) Item that will be reclassified to Proffit or Loss (ii) Income tax relating to items that will be recleavilied to active to loss	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
	reclassified to profit or loss (iii) Item that will not be reclassified to Proffit or Loss	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
	<ul> <li>(iv) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss</li> </ul>	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
	Total Other Comprehensive Income/ (Loss)						
1	(Net of Tax) Total Comprehensive Income/ (Loss)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
'	(Net of Tax) (7+8)	21.08	-7.30	7.51	18.44	-1.75	
2 3 4	Paid-up equity share capital (at par value of Rs. 10 each) Other Equity (reserves) excluding revaluation reserves Earning per share (not annualized) (in Rs.) Equity share per value Rs. 10 eacch	248.00 0.00	248.00 0.00	248.00 0.00	248.00 124.34	248.00 105.91	
	<ul> <li>Basic and diluted EPS before Exceptional items Basic</li> </ul>	0.85	-0.29	0.30	0.74	-0.07	
	Diluted	0.85	-0.29	0.30	0.74	-0.07	
01	s ne above audited financial results were reviewed by the / 129th May 2023, The statutory auditors of the Company h 3 of the SEBI (LODR) Regulation, 2015 and issued an u is statement has been prepared in accordance with the	ave audited the inmodified opi	above result for nion on the finar	the year March cial results.	31, 2023 in terr	ns of Regulation	

nce with the Companies (Indian Acc n prepared in acc under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting

comparable revenue from operations for the reported period:										
DESCRIPTION	G	arter Ende	Year Ended							
DESCHIPTION		Dec 31,2022 (unaudited)		Mar 31, 2023 (Audited)	Mar 31, 2022 (Audited)					
Comparable revenue from operations	2.51	0.00	22.04	2.51	206.78					
as the Company's business activity falls within a single	- Primarv segmer	nt viz : " Manufa	Icturing of Ferro	us and non fer	rous metal' the					

अनु. क्र. Any person/s, party, firm is claiming or having any rights, title, claim, interest in respect of above said two flats of whatsoever nature with mortgage, sale, gift, let sub-let or in any other form or manner must file his/her/their claim in

ADVOCATE, HIGH COURT MUM Chhabinath Pandey Compound, Navpada, Near Leela Hotel, Marolnaka,

जाहीर सूचना

०७ **दिवसांच्या** आत लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांन

प्रदिप कुमार तिवारी

वि. ३१.०५.२०२३ 19. १९.०५.२०२३ (वकाल उच्च न्यायालय) पत्ता ४०४, ४ था मजला, साई परीचय बिल्डींग, साई बाबा नगर नवघर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे ४०१ १०५.

### रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड सीआयएन : L17110MH1981PLC024145 वेबसाइट : www.ramgopalpolytex.com ई-मेल : rplcompliance@ramgopalpolytex.com दूर. क्र. : (०२२) २२८३४८३८ फॅक्स क्र. : ०२२-२२८५१०८५ नोंदणीकृत कार्यालय : ग्रीनटेक्स क्लीअरिंग हाउस, बी-१, २ व ३, गोसरानी कंपाउंड, रेहनाल गाव, भिवंडी, ठाणे - ४२१ ३०२. कॉर्पोरेट कार्यालय : ७०१, तुलसीयानी चेंबर्स, फ्री प्रेस जरनल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१.

	दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अ	खोरकरिता लेख	बापरीक्षित विर्त्त	ोय निष्कर्षांच	। सारांश
			(रु. ल	ाखात, प्रति शेअ	र डाटा वगळता)
		तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर	वर्ष अखोर
अ. क्र.	तपशील	39.03.2023	39.03.2022	39.03.2023	38.03.2025
۶n.		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
<b>१</b> .	परिचालनातून एकूण उत्पन्न	१५६.१०	२१२.५०	६९७.४६	८३०.४१
ર.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	(१५.७२)	(३९.६१)	(१२७.६७)	(૪५.५८)
э.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	(१५.७२)	(३९.६१)	(१२७.६७)	(૪५.५८)
۲.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	(१५.७२)	(३९.६१)	(१२७.६६)	(૪५.५८)
κ.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपरचात) नफा/(तोटा) समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात) समाविष्ट)	(१२.९४)	(५२३.४०)	(१२३.०१)	(५३८.०३)
ξ.	प्रदानित समभाग भांडवल	१,४३९.६३	१,४३९.६३	१,४३९.६३	१,४३९.६३
છ.	अन्य इक्विटी			(१३७.४५)	(१४.४४)

अन्य इ	्राक्वटा			(१३७.४५)	(१४.४४)	O Anthony	Oomoonuda huusinaaa aati	i du falle uddein e einele Dein		a dealering of Ferraria a	nd non formation model the		No.	Faiticulais	Warch	December	Warch		04 0000
उत्पन्न	न प्रतिशेअर (रु. १०/- प्रत्येकी)					disclosi	ure requirement of Indian	ivity falls within a single Prin Accounting Standard (IND	AS - 108) "Segment Re	porting" is not applicable			100.		31, 2023 Audited	31, 2022 Unaudited	31, 2022 Audited	31, 2023 Audited	31, 2022 Audited
	त व सौम्यीकृत (वार्षिकरित्या नाही)	(०.११)	(0.29)	(0.66)	(०.३१)			t March, 2023 are the balance ear to date figures upto third			ial year ended 31st March	⊦		ncome from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) वि							vious quarter/year have beer			em comparable wherever			Dther Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	त आलेल्या स्टॉक एक्सचेंजेंसह दि. ३१.०३.२०२३ अखेर तिमाही व वर्ष					necess	ary.							Total Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइ	ट अर्थात <mark>www</mark>	.bseindia.com	. व कंपनीची वे	बसाइट <mark>www</mark> .					For N D M	letal Industries Ltd			Net Profits/ (Loss) for the period	0.000		0.00	0.00	-
ramg	opalpolytex.com वर उपलब्ध आहे. रामगो	पाल पॉलीटेक्स रि	लेमिटेड यांच्या मंड	ळाचे संचालक र	यांच्याकरिता व						Ajay Garg			before tax, exceptional and/ or extraordinary items)	(2.88)	(0.88)	(122.86)	(11.29)	(107.48)
					त्यांच्या वतीने	Place: M	umbai <del>3-</del> 05-2023				Director		3 N	Net Profits/ (Loss) for the period before tax					
					सही/-	Date : 28					DIN NO. 00988977	4	(8	after exceptional and/ or extraordinary items)	(7.58)	(0.88)	(122.86)	(15.99)	(107.48)
काण : र्					संजय जाटिया		417, Maker Chamb	per V, Nariman Point, Mumb Website :www.ndmil.	ai – 400021. Tel: 022 – 3 com Email : ndmil@nd		2852452	I   [		Net Profits/ (Loss) for the period after tax					
नाक: ३	३० मे, २०२३	अध्यक्ष व व्यत	वस्थापकीय संचालव	<u>क (डीआयएन :</u>	००९१३४०५)				0MH1984PLC032864					(after exceptional and/ or extraordinary items)	(7.58)	(0.88)	(198.29)	(15.99)	(182.91)
														Total comprehensive income for the period [Comprising					
														Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	(7.58)	(0.88)	(198.29)	(15.99)	(182.91)
					-							.		Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	3488.00	3488.00	3488.00	3488.00	
	TOTALM		टल ट्र		2 C	$\frown$		$- \frown$						Earning Per Share (of Rs. 10/- each)	0400.00	0400.00	0400.00	0400.00	0400.00
	S TOTAL™ TRANSPORT	210	<u>'</u> m '		210		とう てい		147	2				I. Basic	(0.02)	(0.00)	(0.57)	(0.05)	(0.52)
	<b>WITRANSPORT</b>													2. Diluted	(0.02)	(0.00)	(0.57)	(0.05)	
	Kanaina Braning Cinca 1004		•	•	सी. पी.	वर्ल्ड ग्रुपचे स	भासद						Notes		,	,	. ,	, ,	,
	Keeping Promises Since 1994		र	कॉर्पोरेट आयडें	टिफिकेशन क्रम	नांक <b>:</b> L6309	0MH1995PI	LC091063						ne Audited Financial Results of the Company for the quar					
	नोंदणीकत व	तर्यालय : ७ व	। मजला, टी स्क्वे	अर. चांदिवर्ल	ो पेटोल पम्पच्य	ा समोर. सार्क	ो विहार रोड. सा	ाकी नाका. अंधेरी	। (प). मंबर्ड ४	०० ०७२. महार	ाष्ट्र भारत.			cordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligat					
		टा क	+99-99-888	2400 IF ALL .	T08-35-88	xx8676 Ella	· info@tts	nl in तेलसाहर	· www.tten	lin				sults have been reviewed and recommended by the Auc ompany in their respective meetings held on 29th May, 2023					
1-		g(. x.	+ 22-11-440	र्पण्ण भावसः	+ 22-11-44	003707 340	1. mouris	рі.ш जजसाइट	• •• •• ••sp	1.111				these results.	5. The Statuto	y Auditors of	the company	y have came	eu out Auuit
	दि. ३१ मार्च, २०२३ रोजी सं		निगानीक	पेचा क्लेग्र	<del>m f</del> oft-	frenor i	न गन-नि	न निनीम	ातवाचा					revious year's figures have been rearranged/ regrouped w					
- 11		<b>Hader</b>	I THISIONI	रता लख	गापारलात	। स्थाया	व एकात्र	त वित्ताय	अहवाला	ाचा सारा	श			nese financial results are available on the Company's webs	sitewww.52wee	eksentertainm	ent com and	woheito of l	RSF whore
Ш	ापः २३ माज, २०२२ राजा स																		
Н	ापः २३ माज, २०२२ राजा स										(*		the	e equity shares of the Company are listed.			or and on		the Board
	ापः २३ मापः, २०२२ राजा स										(रु. लाखात)		the	e equity shares of the Company are listed.				behalf of t	the Board Sd/-
				स्थायी					एकत्रित		(रु. लाखात)							behalf of t CYR	the Board Sd/- SUS BHOT
			तिमाही अखेर		वर्ष उ	अखोर		तिमाही अखोर	एकत्रित	वर्ष अ			Place	: Mumbai				behalf of t CYR Direct	the Board Sd/- SUS BHOT tor & CFO
	27		तिमाही अखोर	स्थायी	वर्ष उ		39 मार्च				भखोर		Place					behalf of t CYR Direct	the Board Sd/- SUS BHOT
	अनु. विवयण	३१ मार्च,	तिमाही अखोर ३१ डिसेंबर,	स्थायी ३१ मार्च,	वर्ष उ ३१ मार्च,	३१ मार्च,	३१ मार्च,	३१ डिसेंबर,	३१ मार्च,	३१ मार्च,	भखोर ३१ मार्च,		Place	: Mumbai				behalf of t CYR Direct	the Board Sd/- SUS BHOT tor & CFO
	अनु. क्र. विवरण	३१ मार्च, २०२३	तिमाही अखोर ३१ डिसेंबर, २०२२	स्थायी ३१ मार्च, २०२२	वर्ष उ ३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२२	२०२३	३१ डिसेंबर, २०२२	३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२३	मखोर ३१ मार्च, २०२२		Place	: Mumbai : 29,05,2023		F	or and on	behalf of t CYR Direct	the Board Sd/- SUS BHOT tor & CFO
	अनु. क्र. विवरण	३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित	तिमाही अखोर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित	३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित	२०२३ लेखापरीक्षित	३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित	३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित	३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित		Place	: Mumbai : 29.05.2023 AAGAM CAPI	TAL L	F IMITE	or and on	behalf of t CYR Direct	the Board Sd/- SUS BHOT tor & CFO
	अनु. क्र. विवरण	३१ मार्च, २०२३	तिमाही अखोर ३१ डिसेंबर, २०२२	स्थायी ३१ मार्च, २०२२	वर्ष उ ३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२२	२०२३	३१ डिसेंबर, २०२२	३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२३	मखोर ३१ मार्च, २०२२		Place Date	AAGAM CAPI CIN: L65990MH	<b>TAL L</b> 1991PLC064	F IMITE 631	or and on	behalf of t CYR Direct DIN:	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00443874
	अनु. क्र. विवरण	३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित	तिमाही अखोर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित	३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु.	२०२३ लेखापरीक्षित	३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित	३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित	३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु.	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित		Place Date	: : Mumbai : 29.05.2023 AAGAM CAPI CIN: L65990MH Regd. PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHIMTOOLA H	TAL L 1991PLC064 10USE, 7, HC	F IMITE 631 DMJI STREE	D T, FORT , N	behalf of t CYR Direct DIN:	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00443874
	अनु. क्र. विवरण :. कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ९,४७९.०२	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. ११,३५३.७६	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५२,२२९.८२	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. ५३,०१४.४६	२०२३ लेखापरीक्षित रु. ११,३१५.५३	३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. १३,२३८.६१	३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. ५९,०२७.२२	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. ५८,३२२.९३		Place Date :	: : Mumbai : 29.05.2023 CIN: L65990MH Regd. PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHIMTOOLA F email: aagamcItd@gmail.com, w	TAL L 1991PLC064 10USE, 7, HO rebsite: www	F IMITE 631 DMJI STREE v.aagamcap	D T, FORT , N ital.com	behalf of t CYR Direct DIN:	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00443874
	अनु. क्र. विवरण . कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष	३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु.	तिमाही अखोर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित ह.	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु.	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु.	३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु.	२०२३ लेखापरीक्षित रु. ११,३१५.५३	३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु.	३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु.	३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु.	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु.		Place Date :	: : Mumbai : 29.05.2023 AAGAM CAPI CIN: L65990MH Regd. PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHIMTOOLA H	TAL L 1991PLC064 10USE, 7, HO rebsite: www	F IMITE 631 DMJI STREE v.aagamcap	D T, FORT , N ital.com	behalf of t CYR Direct DIN: 10MBAI - 4 31st Marc	the Board Sd/- SUS BHOT tor & CFO 00443874 000001
	अनु. क्र. विवरण . कार्यचलनातून एकूण उत्पन्न . कार्यचलनातून एकूण उत्पन्न . कार्यचलनातून एकूण उत्पन्न . कार्याचलीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा	३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ९,४७९.०२	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. ११,३५३.७६	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५२,२२९.८२	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. ५३,०१४.४६	२०२३ लेखापरीक्षित रु. ११,३१५.५३	३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. १३,२३८.६१	३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. ५९,०२७.२२	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. ५८,३२२.९३		Place Date :	: : Mumbai : 29.05.2023 CIN: L65990MH Regd. PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHIMTOOLA F email: aagamcItd@gmail.com, w	TAL L 1991PLC064 10USE, 7, HO rebsite: www	F IMITE 631 DMJI STREE v.aagamcap	D T, FORT , N ital.com	behalf of t CYR Direct DIN: 10MBAI - 4 31st Marc	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00443874 000001 ch, 2023 xcept EPS) Year
	अनु. क्र. विवरण . कार्यचलनातून एकूण उत्पन्न . कार्लावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष	३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ९,४७९.०२	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. ११,३५३.७६	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५२,२२९.८२	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. ५३,०१४.४६	२०२३ लेखापरीक्षित रु. ११,३१५.५३ ६.११	३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. १३,२३८.६१	३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. ५९,०२७.२२	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. ५८,३२२.९३		Place Date :	: : Mumbai : : 29.05.2023	TAL LI 1991PLC064 10USE, 7, HG 10USE, 7, HG	F IMITE 631 DMJI STREE "aagamcap nd quarter Ended	D T, FORT , N ital.com ended on (Rs. 1 Quarter Ended	behalf of 1 CYR Direct DIN: 1UMBAI - 4 31st Marc n Lakhs ex Year Ended	the Board Sd/- US BHOT tor & CFO 00443874 000001 ch, 2023 xcept EPS) Year Ended
	अनु. क्र. विवरण . कार्यचलनातून एकूण उत्पन्न . कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा . करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)	३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ९,४७९.०२ ३३१.२५	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. ११,३५३.७६ ३३७.४२	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५२,२२१.८२ १,७७५.८३	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५३,०१४.४६ १,५६९.२६	२०२३ लेखापरीक्षित रु. ११,३१५.५३ ६.११	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रु. १३,२३८.६१ १७९.५५	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.००	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित <u>रु.</u> ५९,०२७.२२ ९८४.८२	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. ५८,३२२.९३ १,३५४.७५		Place Date :	: : Mumbai : 29.05.2023 CIN: L65990MH Regd. PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHIMTOOLA F email: aagamcItd@gmail.com, w	TAL L 1991PLC064 00USE, 7, HG 00USE, 7, HG vebsite: www or the year a Guarter Ended March 31,	F IMITE 631 DMJI STREE wagamcapa nd quarter Ended December	D T, FORT , N ital.com ended on (Rs. 1 Quarter Ended March 31, O	behalf of 1 CYR Direct DIN: 1UMBAI - 4 31st Marc n Lakhs ey Year Ended March 31,	the Board Sd/- US BHOT tor & CFO 00443874 000001 ch, 2023 xcept EPS) Year Ended March 31,
	अनु. क्र. विवरण . कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा . करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात) , करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा	<mark>३१ मार्च,</mark> २०२३ लेखापरीक्षित रु. ९,४७९.०२ ३३१.२५ ३३१.२५	तिमाही अख़ेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. ११,३५३.७६ ३३७.४२	स्थावी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९ ४६७.५९	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५२,२२१.८२ १,७७५.८३ १,७७५.८३	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५३,०१४.४६ १,५६९.२६ १,५६९.२६	२०२३ लेखापरीक्षित रु. ११,३१५.५३ ६.११ ६.११	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रु. १३,२३८.६१ १७९.५५ १७९.५५	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.०० २९५.८३	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५९,०२७.२२ ९८४.८२ ९८४.८२	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. ५८.३२२.९३ १,३५४.७५ १,३५०.११		Place Date : F Ex	: : Mumbai : : 29.05.2023	TAL L 1991PLC064 40USE, 7, Hr rebsite: www or the year a Quarter Ended March 31, 2023	F IMITE 631 MJI STREE v.aagamcap Ind quarter Ended December Jack 2022	D T, FORT, N iital.com ended on (Rs. 1 Quarter Ended March 31, 2022	behalf of t CYR Direct DIN: UMBAI - 4 31st Marc n Lakhs en Year Ended March 31, 2023	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00443874 000001 ch, 2023 xcept EPS) Year Ended March 31, 2022
	अनु. क्र. विवरण . कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा . करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात) . करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा . (अतिविशेष बाबींपश्चात)	३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ९,४७९.०२ ३३१.२५	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. ११,३५३.७६ ३३७.४२	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५२,२२१.८२ १,७७५.८३	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५३,०१४.४६ १,५६९.२६	२०२३ लेखापरीक्षित रु. ११,३१५.५३ ६.११ ६.११	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रु. १३,२३८.६१ १७९.५५	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.००	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित <u>रु.</u> ५९,०२७.२२ ९८४.८२	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. ५८,३२२.९३ १,३५४.७५		Place Date	: : Mumbai : : 29.05.2023 Regd. PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHIMTOOLA F email: aagamcItd@gmail.com, w ttract of Audited Standalone Financial Results fo Particulars	TAL LI 1991PLC064 10USE, 7, H4 rebsite: www or the year a Quarter Ended March 31, 2023 Audited	F MITTE 631 MJJ STREE v.aagamcap and quarter Ended December 31, 2022 Unaudited	D T, FORT , N ital.com ended on (Rs. 1 Quarter Ended March 31, 2022 Audited	behalf of the CYR Direct DIN: NUMBAI - 4 31st Marco n Lakhs en Year Ended March 31, 2023 Audited	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00443874 000001 ch, 2023 xcept EPS) Year Ended March 31, 2022 Audited
	अनु. क्र. विवरण . कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा . करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात) , करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा	<mark>३१ मार्च,</mark> २०२३ लेखापरीक्षित रु. ९,४७९.०२ ३३१.२५ ३३१.२५	तिमाही अख़ेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. ११,३५३.७६ ३३७.४२	स्थावी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९ ४६७.५९	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५२,२२१.८२ १,७७५.८३ १,७७५.८३	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५३,०१४.४६ १,५६९.२६ १,५६९.२६	२०२३ लेखापरीक्षित रु. ११,३१५.५३ ६.११ ६.११	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रु. १३,२३८.६१ १७९.५५ १७९.५५	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.०० २९५.८३	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५९,०२७.२२ ९८४.८२ ९८४.८२	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. ५८.३२२.९३ १,३५४.७५ १,३५०.११		Place Date : F Ex SL No.	Mumbai     29.05.2023	TAL LI 1991PLC064 10USE, 7. Hd oUSE, 7. Hd rebsite: www or the year a Quarter Ended March 31, 2023 Audited 1.19	F IMITE 631 MJI STREE v.aagamcap Ind quarter Ended December 31, 2022 Unaudited Unaudited 1.14	D T, FORT , N ital.com ended on (Rs. 1 Guarter Ended March 31, 2022 Audited 1.03	behalf of t CYR Direct DIN: 1UMBAI - 4 31st Marc n Lakhs ev Fended March 31, 2023 Audited 4.59	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00443874 000001 ch, 2023 xcept EPS) Year Ended March 31, 2022 Audited 5.34
	अनु. क्र. विवरण . कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा . करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात) . करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा . (अतिविशेष बाबींपश्चात)	<mark>३१ मार्च,</mark> २०२३ लेखापरीक्षित रु. ९,४७९.०२ ३३१.२५ ३३१.२५	तिमाही अख़ेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. ११,३५३.७६ ३३७.४२	स्थावी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९ ४६७.५९	वर्ष ड ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५२,२२१.८२ १,७७५.८३ १,७७५.८३ १,३१९.५४	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५३,०१४.४६ १,५६९.२६ १,५६९.२६	२०२३ लेखापरीक्षित रु. ११,३१५.५३ ६.११ ६.११ ६.११	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रु. १३,२३८.६१ १७९.५५ १७९.५५	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.०० २९५.८३	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५९,०२७.२२ ९८४.८२ ९८४.८२	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. ५८.३२२.९३ १,३५४.७५ १,३५०.११		Place Date	: : Mumbai : : 29.05.2023 Regd. PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHIMTOOLA F email: aagamcItd@gmail.com, w ttract of Audited Standalone Financial Results fo Particulars	TAL LI 1991PLC064 10USE, 7, H4 rebsite: www or the year a Quarter Ended March 31, 2023 Audited	F MITTE 631 MJJ STREE v.aagamcap and quarter Ended December 31, 2022 Unaudited	D T, FORT , N ital.com ended on GRs. 1 Quarter Ended March 31, 2022 Audited	behalf of the CYR Direct DIN: NUMBAI - 4 31st Marco n Lakhs en Year Ended March 31, 2023 Audited	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 000443874 000001 ch, 2023 xcept EPS) Year Ended March 31, 2022 Audited
	अनु. क्र. विवरण कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष बाबींपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. १,४७९.०२ ३३१.२५ ३३१.२५ २४३.८१	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. ११,३५३.७६ ३३७.४२ ३३७.४२ २५७.००	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९ ४६७.५९	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५,७७५.८३ १,७७५.८३ १,३१९.५४	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. ५३,०१४.४६ १,५६९.२६ १,५६९.२६ १,१२१.३३	२०२३ लेखापरीक्षित रु. ११,३१५.५३ ६.११ ६.११ ६.११	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रू. १३,२३८.६१ १७९.५५ १७९.५५ ७३.२३	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.०० २९५.८३ १८५.७७	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. ५९,०२७.२२ ९८४.८२ ९८४.८२ ५२४.०१	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित ७.२२२.९३ १,३५४.७५ १,३५४.७५ १,३५०.११		Place Date	I: Mumbai I: 29.05.2023	TAL LI 1991PLC064 00USE, 7, Ho or the year a Quarter Ended March 31, 2023 Audited 1,119 0.00	F MITE 631 DMJI STREE Ended December 31, 2022 Unaudited 1.14 0.00	D T, FORT , N ital.com ended on (Rs. J Quarter Ended March 31, 2022 Audited 1.03 0.29	UMBAI of 1 Direct DIN: UMBAI - 4 31st Marc n Lakhs ex Year Ended March 31, 2023 Audited 4.59 0.00	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00043874 000001 th, 2023 xcept EPS) Year Ended March 31, 2022 Audited 5.34 1.55
	अनु.       विवरण         कार्यचलनातून एकूण उत्पन्न       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         कार्यचलनातून एकूण उत्पन्न       कार्यचलनावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा         अत्य बाबी) निव्वळ नफा/तोटा       अरपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)         करपूर्धात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)       करपूर्धात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)         कत्पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)       कत्य सावीपश्चात)         कत्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)       व	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. १,४७९.०२ ३३१.२५ ३३१.२५ २४३.८१	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. ११,३५३.७६ ३३७.४२ ३३७.४२ २५७.००	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९ ४६७.५९	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५,७७५.८३ १,७७५.८३ १,३१९.५४	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. ५३,०१४.४६ १,५६९.२६ १,५६९.२६ १,१२१.३३	२०२३ लेखापरीक्षित इ. ११,३१५.५३ ६.११ ६.११ -८५.३९ -१४४.८२	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रू. १३,२३८.६१ १७९.५५ १७९.५५ ७३.२३	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.०० २९५.८३ १८५.७७	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. ५९,०२७.२२ ९८४.८२ ९८४.८२ ५२४.०१	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित <u>रु.</u> ५८,३२२.९३ १,३५४.७५ १,३५०.११ ९२४.२६ ९०७.७२		Place Date F Ex SL No. A li B C 1 T 7 2 N ()	I: Mumbai I: 29.05.2023	TAL LI 1991PLC064 00USE, 7, Ho or the year a Quarter Ended March 31, 2023 Audited 1,119 0.00	F MITE 631 DMJI STREE Ended December 31, 2022 Unaudited 1.14 0.00	D T, FORT , N ital.com ended on (Rs. J Quarter Ended March 31, 2022 Audited 1.03 0.29	UMBAI of 1 Direct DIN: UMBAI - 4 31st Marc n Lakhs ex Year Ended March 31, 2023 Audited 4.59 0.00	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00043874 000001 th, 2023 xcept EPS) Year Ended March 31, 2022 Audited 5.34 1.55
	अनु.       विवरण         कार्यचलनातून एकूण उत्पन्न       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         कार्वचलनातून एकूण उत्पन्न       कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा         कप्रपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबापशात)       कारयवात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा         अत्य सर्वात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष बाबापशात)       कालावधीकरिता प्रकूण सर्वसमावेशक उत्पन्न         अत्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)       कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. १,४७९.०२ ३३१.२५ ३३१.२५ २४३.८१	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित रु. ११,३५३.७६ ३३७.४२ ३३७.४२ २५७.००	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९ ४६७.५९	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५२,२२१.८२ १,७७५.८३ १,७७५.८३ १,३१९.५४ १,२६०.२३	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. ५३,०१४.४६ १,५६९.२६ १,५६९.२६ १,१२१.३३	२०२३ लेखापरीक्षित इ. ११,३१५.५३ ६.११ ६.११ -८५.३९ -१४४.८२	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रू. १३,२३८.६१ १७९.५५ १७९.५५ ७३.२३	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.०० २९५.८३ १८५.७७	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. ५९,०२७.२२ ९८४.८२ ९८४.८२ ५२४.०१	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित ७.२२२.९३ १,३५४.७५ १,३५४.७५ १,३५०.११		Piace Date :: F Ex SL No. A III B C 1 T 2 N ((1) 3 N	I: Mumbai I: 29.05.2023	Classical         Construction           1991PLC064         OOUSE, 7, Ho           rebsite:         www           or the year at         Cuarter           Ended         March 31, 2023           Audited         1.19           1.19         0.00           1.19         0.00           1.19         0.00	F MITE 631 DMJI STREE Ended December 31, 2022 Unaudited 1.14 0.00 1.14 (2.27)	D T, FORT, N ital.com ended on (Rs. J Quarter Ended 1.03 0.29 1.32 (6.56)	behalf of the CYR Direct DIN: MUMBAI - 44 31st March n Lakhs ex Year Ended March 31, 2023 Audited 4.59 0.00 4.59 (13.70)	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00043874 000001 th, 2023 xcept EPS) Year Ended March 31, 2022 Audited 5,34 1.55 6.89 (16.16)
	अनु.       विवरण         कार्यचलनातून एकूण उत्पन्न       .         कार्यचलनातून एकूण उत्पन्न       .         कार्लावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा       .         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)       .          करपश्च कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)          करपश्च कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)          करपश्च कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)          कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (जलावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)          प्रवानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति इक्विटी शेअर)	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु.४७९.०२ ३३१.२५ ३३१.२५ २४३.८१ १८३.८८	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित ह. ११,३५३.७६ ३३७.४२ ३३७.४२ २२५७.०० २५७.७१	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९ ४६७.५९ ३३९.४१	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५२,२२१.८२ १,७७५.८३ १,७७५.८३ १,३१९.५४ १,२६०.२३	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५३,०१४.४६ १,५६९.२६ १,५६९.२६ १,१२१.३३ १,१०५.४३	२०२३ लेखापरीक्षित इ. ११,३१५.५३ ६.११ ६.११ -८५.३९ -१४४.८२	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रू. १३,२३८.६१ १७९.५५ १७९.५५ ७३.२३ ७३.९४	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.०० २९५.८३ १८५.७७ १७०.९७	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५९,०२७.२२ ९८४.८२ ९८४.८२ ५२४.०१ ४६५.२०	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित <u>रु.</u> ५८,३२२.९३ १,३५४.७५ १,३५०.११ ९२४.२६ ९०७.७२		Place Date :: F Ex SL No. A II B C C 1 T 2 N (I) (I) 3 N (I) (I)	I: Mumbai I: 29.05.2023	TAL LI 1991PLC064 00USE, 7, H4 vebsite: www or the year a Quarter Ended March 31, 2023 Audited 1.19 0.00 1.19	F MITTE 631 MJJ STREE v.aagamcap and quarter Ended December 31, 2022 Unaudited 1.14 0.00 1.14	D T, FORT , N ital.com ended on (Rs. 1 Quarter Ended March 31, 2022 Audited 1.03 0.29 1.32	behalf of t CYR Direct DIN: UMBAI - 4 31st Marc n Lakhs ep Finded March 31, 2023 Audited 4,59 0.00 4,59	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00443874 000001 ch, 2023 xcept EPS) Year Ended March 31, 2022 Audited 5.34 1.55 6.89
	अनु.       विवरण         क्रार्यचलनातून एकूण उत्पन्न       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         कार्लावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबॉपश्चात)         करपश्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबॉपश्चात)       करपश्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबॉपश्चात)         अलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न       (अतिविशेष बाबॉपश्चात)         अलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न       (अतिविशेष बाबॉपश्चात)         अत्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)       अत्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)         अतिविशेष बावींपश्चार (कर पश्चात)       अत्य सर्वसमावेश क उत्पन्न (कर पश्चात)         अत्य सर्वसमावेश क उत्पन्न (कर पश्चात)       अत्य सर्वसमावेश क उत्पन्न (कर पश्चात)         अत्य सर्वसमावेश क उत्पन्न (कर पश्चात)       अत्य सर्वसमावेश क उत्पन्न (कर पश्चात)         आति (आरक्षित मुल्यांकन वगळता) पूर्व वर्षाच्या       आरक्षित (आरक्षित मुल्यांकन वगळता) पूर्व वर्षाच्या	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु.४७९.०२ ३३१.२५ ३३१.२५ २४३.८१ १८३.८८	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित ह. ११,३५३.७६ ३३७.४२ ३३७.४२ २२५७.०० २५७.७१	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९ ४६७.५९ ३३९.४१	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित र. ५२,२२१.८२ १,७७५.८३ १,७७५.८३ १,३१९.५४ १,२६०.२३ १,६१२.७०	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५,५६९.२६ १,५६९.२६ १,१२१.३३ १,१०५.४३ १,४३०.६०	२०२३ लेखापरीक्षित इ. ११,३१५.५३ ६.११ ६.११ -८५.३९ -१४४.८२ १,६१२.७०	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रू. १३,२३८.६१ १७९.५५ १७९.५५ ७३.२३ ७३.९४	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.०० २९५.८३ १८५.७७ १७०.९७	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. ५९,०२७.२२ ९८४.८२ ९८४.८२ ५२४.०१ ४६५.२० १,६१२.७०	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित ७. ५८,३२२.९३ १,३५४.७५ १,३५०.११ ९२४.२६ ९०७.७२ १,४३०.६०		Place Date : F Ex SL No. A 11 B C 1 T 2 N (1) (1) (1) 4 N		Use         Use           Use         7, H4           vebsite:         www           Warch 31,         2023           Audited         1.19           0.000         1.19           0.000         1.19           (7.13)         (7.13)	F MITTE 631 MJJ STREE v.aagamcap ind quarter Ended December 31, 2022 Unaudited 1.14 0.00 1.14 (2.27) (2.27)	D T, FORT , N ital.com ended on (Rs. 1 Quarter Ended March 31, 2022 Audited 1.03 0.29 1.32 (6.56) (6.56)	behalf of ti CYR Direct DIN: NUMBAI - 4 31st Marc n Lakhs er Year Ended March 31, 2023 Audited 4.59 0.00 4.59 0.00 (13.70)	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00443874 000001 th, 2023 xcept EPS) Year Ended March 31, 2022 Audited 5.34 1.55 6.89 (16.16) (16.16)
	अनु.       विवरण         क्रार्यचलनातून एकूण उत्पन्न       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         कार्यचलनातून एकूण उत्पन्न       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         कार्लावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)         करपश्वत कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)       करपश्चत कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)         अलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न       (अतिविशेष बार्बाधायात)         अलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न       (कालावधीकरिता नफ्त) / तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)         प्रदानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति इक्विटी शेअर)       आरक्षित (आरक्षित मूल्यांकन वगळता) पूर्व वर्षाच्या तेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्वेशित	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु.४७९.०२ ३३१.२५ ३३१.२५ २४३.८१ १८३.८८	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित ह. ११,३५३.७६ ३३७.४२ ३३७.४२ २२५७.०० २५७.७१	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९ ४६७.५९ ३३९.४१	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५२,२२१.८२ १,७७५.८३ १,७७५.८३ १,३१९.५४ १,२६०.२३	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५,५६९.२६ १,५६९.२६ १,१२१.३३ १,१०५.४३ १,४३०.६०	२०२३ लेखापरीक्षित इ. ११,३१५.५३ ६.११ ६.११ -८५.३९ -१४४.८२ १,६१२.७०	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रू. १३,२३८.६१ १७९.५५ १७९.५५ ७३.२३ ७३.९४	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.०० २९५.८३ १८५.७७ १७०.९७	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५९,०२७.२२ ९८४.८२ ९८४.८२ ५२४.०१ ४६५.२०	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित ७. ५८,३२२.९३ १,३५४.७५ १,३५०.११ ९२४.२६ ९०७.७२ १,४३०.६०		Place 2 Date 2 F Ex No. A II B C 1 T 2 N (1 (1) 3 N (4) 4 N	I: Mumbai I: 29.05.2023	Classical         Construction           1991PLC064         OOUSE, 7, Ho           rebsite:         www           or the year at         Cuarter           Ended         March 31, 2023           Audited         1.19           1.19         0.00           1.19         0.00           1.19         0.00	F MITE 631 DMJI STREE Ended December 31, 2022 Unaudited 1.14 0.00 1.14 (2.27)	D T, FORT, N ital.com ended on (Rs. J Quarter Ended 1.03 0.29 1.32 (6.56)	behalf of the CYR Direct DIN: MUMBAI - 44 31st March n Lakhs ex Year Ended March 31, 2023 Audited 4.59 0.00 4.59 (13.70)	the Board Sd/- 8US BHOT tor & CFO 000443874 000001 ch, 2023 ccept EPS) Year Ended March 31, 2022 Audited 5.34 1.55 6.89 (16.16) (16.16)
	अनु.       विवरण         क्रार्यचलनातून एकूण उत्पन्न       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         कार्लावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबॉपश्चात)         करपश्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबॉपश्चात)       करपश्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबॉपश्चात)         अलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न       (अतिविशेष बाबॉपश्चात)         अलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न       (अतिविशेष बाबॉपश्चात)         अत्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)       अत्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)         अतिविशेष बावींपश्चार (कर पश्चात)       अत्य सर्वसमावेश क उत्पन्न (कर पश्चात)         अत्य सर्वसमावेश क उत्पन्न (कर पश्चात)       अत्य सर्वसमावेश क उत्पन्न (कर पश्चात)         अत्य सर्वसमावेश क उत्पन्न (कर पश्चात)       अत्य सर्वसमावेश क उत्पन्न (कर पश्चात)         आति (आरक्षित मुल्यांकन वगळता) पूर्व वर्षाच्या       आरक्षित (आरक्षित मुल्यांकन वगळता) पूर्व वर्षाच्या	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु.४७९.०२ ३३१.२५ ३३१.२५ २४३.८१ १८३.८८	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित ह. ११,३५३.७६ ३३७.४२ ३३७.४२ २२५७.०० २५७.७१	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९ ४६७.५९ ३३९.४१	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित र. ५२,२२१.८२ १,७७५.८३ १,७७५.८३ १,३१९.५४ १,२६०.२३ १,६१२.७०	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५,५६९.२६ १,५६९.२६ १,१२१.३३ १,१०५.४३ १,४३०.६०	२०२३ लेखापरीक्षित इ. ११,३१५.५३ ६.११ ६.११ -८५.३९ -१४४.८२ १,६१२.७०	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रू. १३,२३८.६१ १७९.५५ १७९.५५ ७३.२३ ७३.९४	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.०० २९५.८३ १८५.७७ १७०.९७	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. ५९,०२७.२२ ९८४.८२ ९८४.८२ ५२४.०१ ४६५.२० १,६१२.७०	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित ७. ५८,३२२.९३ १,३५४.७५ १,३५०.११ ९२४.२६ ९०७.७२ १,४३०.६०		Piace Date : F Ex SL No. A III B CC 1 T 2 N (i) 4 N 5 T	I: Mumbai I: 29.05.2023	Use         Use           Use         7, H4           vebsite:         www           Warch 31,         2023           Audited         1.19           0.000         1.19           0.000         1.19           (7.13)         (7.13)	F MITTE 631 MJJ STREE v.aagamcap ind quarter Ended December 31, 2022 Unaudited 1.14 0.00 1.14 (2.27) (2.27)	D T, FORT , N ital.com ended on (Rs. 1 Quarter Ended March 31, 2022 Audited 1.03 0.29 1.32 (6.56) (6.56)	behalf of ti CYR Direct DIN: NUMBAI - 4 31st Marc n Lakhs er Year Ended March 31, 2023 Audited 4.59 0.00 4.59 0.00 (13.70)	the Board Sd/- RUS BHOT tor & CFO 00443874 000001 th, 2023 xcept EPS) Year Ended March 31, 2022 Audited 5.34 1.55 6.89 (16.16) (16.16)
	अनु.       विवरण         कार्यचलनातून एकूण उत्पन्न       .         कार्यचलनातून एकूण उत्पन्न       .         कार्लावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा       .         करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)       .          कार्यचलावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)          करपश्च कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)          कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न          (अतिविशेष बार्बापश्चात)          कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न          (अतिविशेष बार्बापश्चात)          कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न          (अतिविशेष कार्बाध्वप्रिता नफ)/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)          प्रतानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति इक्विटी शेअर)          आरक्षित (आरक्षित मूल्यांकन वगळता) पूर्व वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्वेशित          उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्वेकी)	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु.४७९.०२ ३३१.२५ ३३१.२५ २४३.८१ १८३.८८	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित ह. ११,३५३.७६ ३३७.४२ ३३७.४२ २२५७.०० २५७.७१	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९ ४६७.५९ ३३९.४१	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित र. ५२,२२१.८२ १,७७५.८३ १,७७५.८३ १,३१९.५४ १,२६०.२३ १,६१२.७०	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५,५६९.२६ १,५६९.२६ १,१२१.३३ १,१०५.४३ १,४३०.६०	२०२३ लेखापरीक्षित इ. ११,३१५.५३ ६.११ ६.११ -८५.३९ -१४४.८२ १,६१२.७०	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रू. १३,२३८.६१ १७९.५५ १७९.५५ ७३.२३ ७३.९४	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.०० २९५.८३ १८५.७७ १७०.९७	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. ५९,०२७.२२ ९८४.८२ ९८४.८२ ५२४.०१ ४६५.२० १,६१२.७०	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित ७. ५८,३२२.९३ १,३५४.७५ १,३५०.११ ९२४.२६ ९०७.७२ १,४३०.६०		Place Date : Ex SL No. A II B C I T 2 N (() (1) 3 N () 4 N () 4 N 5 T F	I: Mumbai I: 29.05.2023	TAL LI           1991PLC064           0USE, 7, H4           rebsite:           www           rthe year a           Quarter           Ended           March 31, 2023           Audited           1.19           0.00           1.19           (7.13)           (7.17)	F MITTE 631 MJJ STREE v.aagamcap and quarter Ended December 31, 2022 Unaudited 1.14 0.00 1.14 (2.27) (2.27)	D T, FORT , N ital.com ended on (Rs. 1 Quarter Ended March 31, 2022 Audited 1.03 0.29 1.32 (6.56) (6.56) (6.56)	behalf of ti CYR Direct DIN: UMBAI - 4 31st Marc n Lakhs ex Finded March 31, 2023 Audited 4.59 0.00 4.59 (13.70) (13.70) (13.74)	the Board Sd/- SUS BHOT tor & CFO 000443874 000001 th, 2023 xcept EPS) Year Ended March 31, 2022 Audited 5.34 1.55 6.89 (16.16) (16.16) (19.67)
	अनु.       विवरण         क्रार्यचलनातून एकूण उत्पन्न       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         कार्यचलनातून एकूण उत्पन्न       कार्यचलनातून एकूण उत्पन्न         कार्लावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोटा       करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)         करपश्वत कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)       करपश्चत कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)         अलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न       (अतिविशेष बार्बाधायात)         अलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न       (कालावधीकरिता नफ्त) / तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)         प्रदानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति इक्विटी शेअर)       आरक्षित (आरक्षित मूल्यांकन वगळता) पूर्व वर्षाच्या तेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्वेशित	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु.४७९.०२ ३३१.२५ ३३१.२५ २४३.८१ १८३.८८	तिमाही अखेर ३१ डिसेंबर, २०२२ अलेखापरीक्षित ह. ११,३५३.७६ ३३७.४२ ३३७.४२ २२५७.०० २५७.७१	स्थायी ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित रु. १५,९८२.४४ ४६७.५९ ४६७.५९ ३३९.४१	वर्ष उ ३१ मार्च, २०२३ लेखापरीक्षित रु. ५२,२२१.८२ १,७७५.८३ १,७७५.८३ १,३१९.५४ १,२६०.२३ १,६१२.७० ७,६९०.५६	<b>३९ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित <b>रु.</b> ५,५६९.२६ १,५६९.२६ १,१२१.३३ १,१०५.४३ १,४३०.६०	२०२३ लेखापरीक्षित ह. ११,३१५.५३ ६.११ ६.११ -८५.३९ -१४४.८२ १,६१२.७०	<b>३१ डिसेंबर,</b> २०२२ अलेखापरीक्षित रू. १३,२३८.६१ १७९.५५ १७९.५५ ७३.२३ ७३.९४	<b>३१ मार्च,</b> २०२२ लेखापरीक्षित रु. १७,२२६.३८ २९६.०० २९५.८३ १८५.७७ १७०.९७	<b>३१ मार्च,</b> २०२३ लेखापरीक्षित रु. ५९,०२७.२२ ९८४.८२ ९८४.८२ ५२४.०१ ४६५.२० १,६१२.७०	भखोर ३१ मार्च, २०२२ लेखापरीक्षित ७. ५८,३२२.९३ १,३५४.७५ १,३५०.११ ९२४.२६ ९०७.७२ १,४३०.६०		Place 2 Date 2 F Ex SL No. A III B C 1 T 2 N (() () () () () () () () () () () () ()	I: Mumbai I: 29.05.2023	Use         Use           Use         7, H4           vebsite:         www           Warch 31,         2023           Audited         1.19           0.000         1.19           0.000         1.19           (7.13)         (7.13)	F MITTE 631 MJJ STREE v.aagamcap ind quarter Ended December 31, 2022 Unaudited 1.14 0.00 1.14 (2.27) (2.27)	D T, FORT , N ital.com ended on (Rs. 1 Quarter Ended March 31, 2022 Audited 1.03 0.29 1.32 (6.56) (6.56)	behalf of ti CYR Direct DIN: NUMBAI - 4 31st Marc n Lakhs er Year Ended March 31, 2023 Audited 4.59 0.00 4.59 0.00 (13.70)	the Board Sd/- SUS BHOT tor & CFO 000443874 000001 th, 2023 xcept EPS) Year Ended March 31, 2022 Audited 5.34 1.55 6.89 (16.16) (16.16) (19.67)

टीप :

२. सौम्य

दि. ३० मे, २०२३

ठिकाण : मुंबई

१. वरील हे सेबी (एलओडीआर) विनियमन यांच्या विनियमन ३३ यांच्यासह प्रसिद्ध कंपनीच्या वैधानित लेखापरीक्षक यांच्याद्वारे मर्यादित अहवाल अनुसार अलेखापरीक्षित अहवाल आहे व दि. ३० मे, २०२३ रोजी व्हिडीओ कॉन्फरर्त्सींग मार्फत आयोजित त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळाच्या अहवालाद्वारे मंजूर व लेखा समिती द्वारे मर्यादित आहे. वित्तीय अहवाल कंपनी कायदा, २०१३ च्या कंपनी (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडईस) नियम, कंपनी (भारतीय लेखा अहवाल) (सुधारित) नियम व अन्य भारतामधील सामान्यपणे स्विकृत अन्य लेखा समिती द्वारे कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित भारतीय लेखा स्टँडई्स (आयएनडी एएस) यांच्यामध्ये तयार अहवाल आहे.

60.5

-0.49

6.68

0.40

8.28

2.30

१.६१

8.64

२. वरौल वित्तीय अहवाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दाखल वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचा सारांश आहे. संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट www.ttspl.in वर नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.nseindia.com वर इन्वेस्टर टॅब अंतर्गत उपलब्ध आहे.

टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टम्स लिमिटेडकरिता

३.४७

सही/ श्रीकांत निबंधे सीएफओ व संचालक डीआयएन : ०१०२९११५

६.४६

Provious year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary. These financial results are available on the Company's website www.aagamcapital.com and website of BSE where the equity shares of the Company are listed. For and on behalf of the Board ANI KOTHARI ne Directo

(0.20)

(0.20)

(0.39)

(0.39)

(0.27)

Place : Mumbai Wholet Date : 29.05.2023 Din-01991283

tes: The Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2023 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 29th May, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out Audit of these results.

(0.14)

(0.14)

(0.05)

(0.05)

arning Per Share (of Rs. 10/- each)

L. Basic

2. Diluted

Audit of these results